

Date: 03rd September, 2024

To BSE Limited Corporate Relationship Department P.J. Towers, Dalal Street, Fort, Mumbai- 400 001

Scrip Code: BSE-542670

Sub: Newspaper clipping- Information regarding 15th Annual General Meeting to be held through Video Conference (VC)/ Other Audio Visual Means (OAVM).

Dear Sir/Madam.

Pursuant to Regulation 30 and 47 read with Schedule III Part A of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith copies issued for attention of the shareholders in respect of information regarding 15th Annual General Meeting to be held on Friday, 27th September, 2024 at 10:00 a.m through VC/OAVM in compliance with the circulars issued by Ministry of Corporate Affairs and the Securities and Exchange Board of India in this regard, published in the following newspapers dated 03rd September, 2024:

- 1. Free Press English
- 2. Navshakti Marathi

The Copy of the same enclosed for reference and advertisement copies are also being made available in the Company's website, at www.artemiselectricals.com.

This is for your information and records.

Thanks & Regards, For Artemis Electricals and Projects Limited

Shiv Kumar Singh Whole time Director and Chief financial officer

DIN: 07203370

Encl: as above

ARTEMIS ELECTRICALS AND PROJECTS LIMITED

(Formerly Known as Artemis Electricals Limited)

CIN: L51505MH2009PLC196683

Registered Office: Artemis Complex, Galano. 105&108, National Express Highway, Vasai (East)

Thane

MH 401208

Email: contact@artemiselectricals.com Phone: 26530164/9869145127

Web site: www.artemiselectricals.com

24172395) DATED 29.08.2024

PAWAN KUMAR AND PUSHPA

JANGID HAVE CHANGED OUR SON

(MINOR) NAME FROM DHAIRYA TO

DHAIRVA JANGID AS PER AFFIDAVIT

NO 14AB 613159 DATED 19 AUG 2024

HAVE CHANGED MY NAME FROM

SONALI DESHPANDE TO SONALI

I HAVE CHANGED MY NAME FROM

JHAVERI SIDDHARTHA PRADEEP TO

I HAVE CHANGED MY NAME FROM

SHAMA PARVEEN TO SHAMA

PARVEEN MOHAMMAD FIROJ AHMAD

HAVE CHANGED MY NAME FROM

FARHATH ALI MEER TO FARHAT

AS

I HAVE CHANGED MY NAME FROM

SAVITHA PRABHU TO DIPIKA YOGESH

RESHMI VAMANA PAI W/O

radhesh r and d/o g vamana pai

R/O 2306, WING 26, CASA CELESTE I

LODHA AMARA, KOLSHET ROAD

THANE WEST 400607 HAVE CHANGED

MY NAME TO RESHMI RADHESH

HAVE CHANGED MY NAME FROM

ARVIND KRISHNAN NAMMUNDI

SRINIVASAN TO ARVIND KRISHNAN

Certificate No

20

13

19

23

15

SHENOY AS PER DOCUMENTS.

PER

SIDDHARTH

VISHAL

7AVFR1

DOCUMENTS.

AS PER DOCUMENTS.

AS PER DOCUMENTS.

MEER

FOR ALL PURPOSES.

AS PER DOCUMENTS.

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that I am investigation the title of Shree Sarvana Co-op

Housing Society Ltd. registered under registration No. BOM/HSG/1059 of 1965 date

21st October 1965 under the provisions Of the Maharashtra Co-operative Societie

DOCUMENTS.

DESHPANDE AS

Love, romance, sex, family relations, job, wealth, home happiness, house, education marriage, children, luck, work honor, sorrow, illness, etc.

> R. R. Mishra Astrologer, Palmist, Numerologist, Vastu & Gems Specialist, Former TV & Press

> Whatsapp & Mobile 9820113194

DISCLAIMER

he Free Press Journal does not vouc for the authenticity or veracity of the claims made in any advertisement published in this newspaper. Readers are advised to make their own inquirie: or seek expert advice before acting or such advertisements.

The printer, publisher, editor and the proprietors of the Free Press Journa Group of newspapers cannot be held liable in any civil or criminal court of law or tribunal within India or abroad for any alleged misleading defamatory content or claim contained in any advertisement published in this newspaper of uploaded in the epaper on the officia website. The liability is solely that of the advertiser in which The Free Press Journal has no role to play.

CHANGE OF NAME

NOTE

Collect the full copy of Newspape for the submission in passport office.

HAVE CHANGED MY NAME FROM VIPINKUMAR YUVRAJ VIPIN SHARMA AS GOVT OF MAHA. GAZETTE NO. (M-24167472). CL- 001 I HAVE CHANGED MY NAME FROM MOHAMMAD FIROJ AHMAD RAISH AHMAD TO MOHAMMAD FIROJ AHMAD AS PER DOCUMENTS. CL- 101

I, RESHMI VAMANA PAI W/O, RADHESH R AND D/O G VAMANA PAI, R/O 2306 WING 26, CASA CELESTE L LODHA AMARA, KOLSHET ROAD, THANE WEST 400607 HAVE CHANGED MY NAME RESHMI RADHESH FOR ALL RPOSES. CL- 128 PURPOSES.

S. Flat Name of the Flat Holder

A-2 Mr Ganesh M. Shet

3 A-3 Mrs Laxmiben V. Gada

4 A-4 Mr Harinarayan Mani

6 A-6 Smt Suchita B Parab

13 B-13 Mrs Jigna J. Mehta

B-16

5 A-5 Smt. Thailambal K. Aiyer

8 A-8 Mr Shankar S. Nemlekar

9 A-9 Mr Shankar, S. Nemlekar

10 B-10 Mr HasmukhV. Muchhala

14 B-14 Mr Durwang Uday Sawant

B-15 Mr. Gopal Sriniwas

11 B-11 Smt. Jayalaxmi D. Gherwada

B-12 Smt. Smita Praful Lotlikar

Mrs Chandini S. Iver

Mr Kashinath Joshi

Ms Vibha K. Joshi

Mr Satish Kumar Audipudy

Mr Velji P. Patel

Ms Anuradha L. Choudhary

No. No.

1 A-1

CHANGE OF NAME

LUIZA PIA ANTONNETTA DSOUZA CHANGED MY NAME AS LLUZA PLA ANTONETTA DSOUZA RESIDING AT BUILDING NO. 52, ROOM NO. 4, 3RD STREET. DHOBITALAO MUMBAI- 400002. AS PER AFFIDAVIT NO. 66AA 051920 CL- 129 HAVE CHANGED MY NAME FROM IMRAN KISMAT SHEIKH TO IMRAN KISMAT SEKH AS PER GOVT. OF MAHA GAZETTE NO. (M-24168144). CL- 201 HAVE CHANGED MY NAME FROM MALINKA FARDIN SHERIFFI TO MALINKA DAVIS AS GOVERNMENT GAZETTE NO. (M-

CL- 30

CL- 401

CL- 501

PRADEER

CL- 501 A

CL- 601

MY

CL- 701

CL- 801

CL- 831

CL- 901

No

581 to 620

71 to 100

1 to 30

31 to 70

261 to 290

551 to 580

371 to 410

451 to 480

481 to 510

101 to 140

181 to 220

621 to 660

331 to 370

291 to 330

141 to 180

511 to 550

411 to 450

Advocate Kalpesh Mhatre Advocate High Cour Mob: 09273607277

Our clients intend to purchase and or acquire the ownership right Commercial Shop No.4, on the Gr Floor, Jakaria Building Commercial Premises Co-operative Society Ltd." situated at: 7, Sheriff Devji Street Yusuf Meherali Road Mumbai-3 "More particularly set out in the schedule hereunder" from Mr. Prakash T. Thakker from M/s. Rainproof,

being absolute owner thereof. If any person or persons having any claim in the said Shop or any part thereof, by way of sale, transfer gift, Inheritance, charge, easement mortgage, lien or in any manner whatsoever, should lodge his/her their claim to the undersigned within 14 days from the date of this Notice ailing which,the claim shall be deemed to have been waived & our clients

SCHEDULE OF PROPERTY.

Shop No.4, adm. 23,31 sq.mtr. Buil up, on the Gr. Floor, Jakaria Building ommercial Premises Co-op. Society Limited" Situated at: 7, Sheriff Devji Street Yusuf Meherali Road, Mumbai-3 situated at 7, Sheriff Devji Street Yusuf Meherali Road, Mumbai-3 ogether with Five Share of Rs.50/ each bearing Dist No. 11 to 15 (both nclusive) under Certificate No.3, having C.S. No. 772 of Mandyi Division.

Sd/-SAJJAD H PATEL Patel Associates Advocates and Legal consultants, Office No. 4/5, Grd. Floor, 40,

Act 1960 in respect of the property more particularly described in the schedul nereunder written (The said property). It is represented by the said Society that, in a there are 18 Members having 18 residential Flats which are owned by the followin members and the Society has issued fully paid-up shares to the said members:

2nd floor, 43 Bhulabhai Desai Road, Mumba 400 026 is the owner of the property described in the Schedule hereunder writter which he has purchased vide 1] Conveyance Deed dated 1/6/1979 registered at the office of Sub Registrar of Assurances at Bomb on 4th June 1979, under Sr No R1179/1979 2] Deed of Conveyance dated 9th February 988 registered at the office of Sub Registr of Assurances at Bombay under Sr No 363/1988 and 3] Deed of Conveyanc egistered at the office of Sub Registrar of Assurances at Bombay under Sr No 1473

1949.dt. 11/04/1949. The original copy of above referred 3 [thre Conveyance Deeds are misplaced or lost some where, from his above residential

My client has registered complaint about th

If anybody found these documents, please return the same to my client, at his above mentioned address OR to the undersigned So also kindly take a note that, if anybody isuse the said documents for any forger ourpose, then in that event my client is not

at all responsible for the same DESCRIPTION OF PROPERTY

All that piece and parcel of land or ground lying and situate at Village VALVAN, in the registration District Pune, Sub District Maval, in the limits of Lonavla Municipal Counbearing City Survey No 249 Plot No 10.

Place: Lonavala (Advocate) Office No. 26 & 27, 2nd Floor Yashwantrao Chavan Sankul M.G. Road.Opp SBI bank, Loanavla Taluka Maval Dist Pune 410 401 Mob No.: 9370712121

ents together with Building

All that piece and parcels of land, ground, hereditaments together with Building known as "Shri Sarvana" " standing thereon bearing C.T.S no. 293, having original Plot no. 264. Final Plot No. 292 of TPS Scheme, Vile Parle No. V. admeasuring 642 sq. mtrs as per Property Card and 678 Sq. Mtrs as per Town Planning sheet and the Building comprises of Ground and Two upper floors and is 18 Residential Flats situated at Taluka Andheri in the Mumbai Suburban District and is bounded as follows, that is to

Any persons having claim in respect of the said property by way of sale, exchange, gift

mortgage, charge, lien, lease, tenancy, trust, inheritance, possession, license o otherwise howsoever are hereby requested to make the same known in writing along

with documentary evidence to the undersign at the below mentioned address within a

period of $14\,$ days from the date of publication hereof, failing which, the claim of such person/s will be deemed to have been waived and/or abandoned.

THE SHEDULE ABOVE REFERRED TO

On or towards the East : Meghdoot Society On or towards the West : Road No. 08 Road No. 09 On or towards the South Tirupati Building

Place: Mumbai Date: 03/09/2024

Adv. Ashun H Lahir Advocate High Court 401/402, Bandra Arcade, National Library Road Onn, Bandra Station Bandra West, Mumbai - 400 050

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Mrs. Namrat anjay Edvankar is the owner of FLAT NO 1404, B-Wing, Sai Enclye, Naigaon East, Tal Vasai, Dist: Palghar, The First Origina ment for sale dated 06/10/2016 entere nto by and between M/s. Radhey Construction Co. ("BUILDER/VENDOR)" and with SHRI Shailesh Hareshwar Pednekar. The Origina Agreement has been lost/Misplaced The Missing Complaint is lodged by Mrs. Namrata anjay Edvankar in NAIGAON on POLICE STATION, NAIGAON EAST, vide missing Report. No. 317/2024 dated 01/09/2024. Al the banks, financial institution, person etc. ar hereby requested to intimate to my dient or to me as their counsel about any claim vhatsoever regarding the daims, Objection from any person having right, title, interest in the application property by way of sale ortgage, gift, lien, inheritance etc. to Misplaced of above said agreement with sufficient proof within 14 days from this notice otherwise it will be treated that nothin objections or claim is their over it.

PUBLIC NOTICE

vill proceed with the transaction

ate: 3-9-2024

E. M. M. Road, Khadak, Mumbai-9

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that my client Mr Sayed Jamil Jalali, resident of Krishnabad,

address.

missing of said documents with Gamdev Police Station, on 02/09/2024. Lost report

no. 102723/2024

Date: 03/09/2024 RAJU S. SHINDE

Email: advraju11@gmail.com

KIRTI INVESTMENTS LIMITEI

Registered office: 202,2nd Floor, A- Wing, Bldg. No.3, Sir M.V. Road, Rahul Mittal Industrial Estate, Andheri East - 400059 E-mail id: kilmumbai@gmail.com Website: www.kirtiinvestments.in Telephone No: 022- 25895900,

INFORMATION REGARDING 48th ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD

Notice is hereby given that the 49th Annual General Meeting ("AGM") of the Shareholders of Kirti Investments Limited ("the Company" will be held on Monday, 23rd September, 2024 at 04.30 p.m. through Video Conferencing ("VC")/ Other Audio-Visual Means ("OAVM" to transact the business, that will be set forth in the Notice of the 49th AGM, without physical presence of the Members at a com-

and Exchange Board of India ("SEBI") (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (" Listing Regulations") read with the Ministry of Corporate Affairs ("MCA") General Circular Nos. 14/2020 dated 08th April, 2020, 17/2020 dated 13th April, 2020, 20/2020 dated 5th May 2020, 21/2021 dated 14th December, 2021, 2/2022 dated 05th May, 2022 and 11/2022 dated 28th December 2022 and Securities and Exchange Board of India ("SEBI") vide its Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated 13th May, 2020 along with other applicable Circulars issued by the MCA and SEBI (hereinafter collectively referred to as "the Circulars"), the AGM of the

In Compliance with the above Circulars, the electronic copies of the Notice of the 49th AGM and the Annual Report for the Financia

Instructions of remote e-voting and e-voting during the AGM

Pursuant to the provisions of Section 108 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013 read with rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the Listing Regulations, the Company is pleased to provide the facility of remote e-voting of the shareholders to exercise their right to vote on the resolutions proposed to be passed a the AGM. The facility of casting votes by the members using electronic voting system and for participating in the 49th AGM through the AGM and the system and the participating in the 49th AGM through the AGM and the AGM are presented by the members using electronic voting system and for participating in the 49th AGM through the AGM are presented by the members using electronic voting system and for participating in the 49th AGM through the AGM are presented by the members using electronic voting system and for participating in the 49th AGM are presented by the members using electronic voting system and for participating in the 49th AGM are presented by the action of the AGM are presented by the action of the AGM are presented by the Athe VC/ OAVM along with voting during the AGM will be provided by National Depository Services Limited (NSDL).

e-voting will not be permitted beyond 5.00 p.m. on 20th September, 2024. Members attending the meeting who have not cast thei votes through remote e-voting shall be able to vote at 49th AGM.

Information and instructions including the details of Login id and the process for generating or receiving the password for remoti -voting / e-voting facility are forming part of the Notice convening AGM.

The Cut-off date for determining eligibility of members for remote e-voting is 16th September, 2024. A person whose name recorded as beneficial owner in the register of members as on the cut-off date i.e. 16th September, 2024, shall be entitled to avail facility of

The manner of participation and voting remotely or during the AGM for the Shareholders holding shares in der physical mode and for shareholders who have not registered their e-mail has been provided in the Notice of the AGM.

Any Shareholders who have acquired shares of the Company and becomes Member of the Company after the Company sends the

Members who have cast their votes by remote e-voting prior to the AGM may also attend/ participate in the Meeting through VC,

OAVM but they shall not be entitled to cast their vote again. In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholder

to Ms. Prajakta Pawle, Manager - NSDL at evoting@nsdl.co.in. The Notice of the 49th AGM and the Annual Report for the Financial Year 2023-2024 will also be available on the Company's website

at www.kirtiinvestments.in and also on the website of the Stock Exchange where the Equity Shares of the Company are listed, i.e., Metropolitan Stock Exchange of India Limited (MSE) at (www.msei.in). Shareholders holding shares in electronic form and who have not updated their email or KYC details are requested to register/update the

in for inspection of said documents.

Kirti Investments Limited Nipun Kedia Managing Director DIN: 02356010

NOTICE is hereby given that my client namel

Mrs. Yasmin Prakash Zalke hereby declare

that she is one of the Legal heir of Late Jeron

Zuje D'Souza. The said Late Jerome Zuje

D'Souza is one of the owner of the property as

described in the Schedule below. My clien

ave learnt that, the another legal heirs of Late

Pedru Anton D'souza and Inas Anton D'souza

and others attempting to dispose of / Sale / encumbrance / Interest / Transfer the title of the

property mentioned in the Schedule herein

vithout consent of my client. Therefore, this

notice is hereby given in public that, No persons / individuals / Developers/ entities /

Sovernment or Semi Government Sectors etc

shall enter into the Agreements / Sale

Development Agreements / Transfer of TDR

and Acquisitions / Transfer of Title / interest

Charge etc with respect to the Properties more

articularly mentioned in the Schedule below

ith consent of my client. Failing which the

oncern party i.e. persons / individuals

velopers / entities / Government or Se

Government Sectors etc. shall be responsible

entitle for the consequences of Appropriate

SCHEDULE OF PROPERTY

A) All that piece and parcel of land bearing CTS no. 209, 191, 115, 80,82, 75, 107, 108

19, 123, 118, 162, 189, 83 all being situated a

llage Mohili, Taluka Kurla, Mumbai Sub urbar

B) All that piece and parcel of land bearing

mselves for re-appointment.

Category

Compose

Author

Publisher

Publisher

b) Form DIR-8 being Intimation by Director; and

d) Format of Profile of Candidate

ne Company www.iprs.org.

Date: 02/09/2024

c) Form DIR-2 being consent to act as Director of company

as Director else the same shall be forfeited by the Company.

Nomination/ candidature

from Region

South

East

South

West

CTS no. 247, 254, 15 all being situated at village Asalpha, Taluka Kurla, Mumbai Sub

Adv. Prashant Mairale

THE INDIAN PERFORMING RIGHT SOCIETY LIMITED

CIN: U92140MH1969GAP014359 Regd. Off.: 208, Golden Chambers, New Andheri Link Rd.

Andheri (W), Mumbai- 400 053 Tel: 69729999 /46067653

Website: www.iprs.org Email: responseagm@iprs.org

NOTICE TO MEMBERS SEEKING NOMINATIONS FOR ELECTION OF DIRECTORS TO THE BOARD OF DIRECTORS

In accordance with Article 24 of the Articles of Association of the Company and subject to the provisions of the Companies Act, 2013 along with the relevant Rules made thereunder, the Board of Directors of the Company hereby invites nominations/candidatures from the Members for election of Directors.

Nominations/candidatures are invited from the Members on account o

retirement by rotation of following Directors who being eligible have offered

Due to retirement by rotation of Mr. Samir Ser Sambhusen Sen (DIN: 02810672) at ensuing

54th Annual General Meeting of the Compan

who being eligible, has offered himself for reappointment at the ensuing 54th AGM.

Due to retirement by rotation of Mr. Jayakuma Jayaraj Harris (DIN: 02081326) at ensuing 54

Annual General Meeting of the Company who being eligible, has offered himself for re appointment at the ensuing 54" AGM.

Due to retirement by rotation of Mr. Jeet

Gannguli (DIN: 08484597) at ensuing 54

Annual General Meeting of the Company who being eligible, has offered himself for re

Due to retirement by rotation of Mr. Aditya Gupta

(DIN: 02815692) representing Aditya Music (India) Private Limited at ensuing 54th Annua General Meeting of the Company who being

eligible, has offered himself for re-appointment a

Due to retirement by rotation of Mr. Dinra Karunakara Shetty (DIN: 09680087) representing Sony Music Publishing (India) Private Limited a

ensuing 54" Annual General Meeting of the Company who being eligible, has offered himsel for re-appointment at the ensuing 54" AGM.

For The Indian Performing Right Society Limited

Javed Akhta

DIN: 00112984

appointment at the ensuing 54th AGM.

the ensuing 54th AGM.

For the facility of members, the Company has emailed on 29" August, 2024 a complete set of documents consisting of format of Notice of Nomination and other statutory disclosure documents viz.

(a) Form MBP-1 being Notice of Interest in other entities by Director and List of Relatives;

The desirous members are required to furnish the above nomination notice alon

The desirous members are required to turnish rice above nomination notice along with other requisite documents as mentioned above on or before Monday, 09th September, 2024 before the closure of business hours i.e. 06.00 PM along with a Security Deposit of Rs. 1 Lac by way of demand draft in favour of the Company in accordance with Section 160 of the Companies Act, 2013. The security deposit shall be refunded to the concerned member only if he secures at least 25% affirmative votes out of the total votes cast on his respective resolution for election as Director least he same shall be frighted by the Company.

rmats of above mentioned documents can also be downloaded from the website o

ARTEMIS

(Formerly known as "Artemis Electricals Limited"

Registered Office: Artemis Complex. Gala no. 105 & 108.

CIN: L51505MH2009PLC196683

National Express Highway, Vasai (East), Thane-401208, Maharashtra

Ph no. 022-35722456/79635174 Website: www.artemiselectricals.com

Legal actions from my client.

strict. Mumbai.

rhan District Mumbai

Dated: 03.09.2024

PUBLIC NOTICE Notice is hereby given that we STATE BANK OF INDIA EMPLOYEES' "PREETAM" CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED naving its office at Subway Road, Santacrus West), Mumbai - 400 054, hereby give notice to the 'general public' that we have Terminated the ntment of M/s. SURYA LANDMARK DEVELOPERS PRIVATE LIMITED, as our 'DEVELOPER' for the Development of Society roperty, more particularly describe reinbelow, having its office 02, 1st Floor Ganesh Manish Apartments, Beside Raghuvanshi Dairy, Above Titan Eye Plus wroom, S. V. Road, Kandivali (W), Mumba 400 067, as per **Resolution Dt. 23rd June, 202**4 assed in the Special General Body Meeting o he Society.

We hereby inform 'general public 'NOT to de with M/s. SURYA LANDMARK DEVELOPERS PRIVATE LIMITED, in relation to below entioned property belonging to us and lybody deals with the said Developer, the shall do so at their own risk and cost, further such transaction/s shall not be binding upon the Society and/or its Members which please be THE SCHEDULE REFERRED TO ABOVE

All that Piece and Parcel of land or ground admeasuring about 1420 sq. mtrs. as per surve and Tender Document, bearing Survey No. 148 Hissa No. 10 corresponding CTS No. 1597(pt. of Village - Vile Parle (West), Taluka – Andhei District – Mumbai Suburban, situate at Subwa Road, Santacruz (West), Mumbai - 400054. For further details please contact Mr. Zish Patel, Hon, Secretary Mobile No. 98202 63701 STATE BANK OF INDIA EMPLOYEES

> SOCIETY LIMITED Subway Road, Santacruz (West)

"PREETAM" CO-OPERATIVE HOUSING

Mumbai - 400 054

MAHAGENCO

Addendum

Chandrapur Super Thermal Power Station MAHAGENCO invites bid offers from reputed and experienced Companies to Participate in the Competitive bidding Process to following **O&M Tenders**

Tender Rfx No / Descricption / Estimated Cost in Rs.

OS-II / Rfx No. 3000051036 / Annual work contract of Upkeeping of Developed Green Patches, Lawn Development Removal of Unwanted Vegetation & allied works at stage-III, CSTPS for two years / Rs.7094611.68/-

Note:- Addendum is published with same RFx No. 3000051036 with modified the similar work definition as "Development, up-keeping, maintenance of green patches in Plant premises at MSPGCL/ NTPC/ SEB's/Central/State Govt Organization/Central Power Generating Company / Public Sector Undertaking/ Approved sub vendor of EPC/Turnkey/BoT contractor of MAHAGENCO)." The bidders who have already submitted their bid, kindly note.

Above Corrigendum tender published in MAHAGENCO online Portal . For the detailed Tender document. interested bidders should visit SRM Website https://eprocurement.mahagenco.in

For any query Contact No.8554991818.

Sd/-**CHIEF ENGINEER** CSTPS, CHANDRAPUR

PUBLIC NOTICE

All the public in large and all the concern hereby informed that our Client M/s. Sarah Enterprises, A Registered Partnership Firm, Registered under the provision of Indian Partnership Act, Handle and Mange by its Authorised Partner Mr. Sadiq Sultan Ali Ratansi, is the Developer of the property more particularly mentioned in the schedule hereinunder, known as Borivali Sai Suman Cooperative Housing Society Ltd. by the virtue of Development Agreement Dated 17/05/2008, Registered with the Sub-Registrar of Assurance, Borivali, Mumbai under Registration No, BDR-12-8683-2008 Our client Completed its major part of obligation under the said Development Agreement dated 17/05/2008. Our Client Constructed Ground + 9 Upper Floor ilding with Double Podium Parking for existing Society Members and Ground + 9 Upper Floor building with double Podium Parking as Sale Component for the rospective Purchaser and more than 70% structural Work has been completed with all the permissions and sanctions obtained by our client on its own cost. Our client spent / Invested the amount of Rs. 32 Crore from the year 2009 to 2017 in the said evelopment Project and Construction thereto, audit report of the same is available. It is the matter on record that some of the society members and office bearers, directly nd indirectly, regularly obstructed the actual construction activities on the said property by all means, when their illegal and unethical demands of exteriors onsideration and undue favour/benefit was not fully fulfilled by our client. Our client is in the possession of the said entire Property as an "Developer" and in exclusive possession of the Ground + 9 floor building with double podium Parking and site office constructed on the said property, with all the construction materials, Machineries furniture and fixtures, Computers and Stationery lying on the said property. To rejudice the reputation of our client and to complete the evil designed scheme society members lodged the multiple false criminal and civil proceeding and implicated our client in false case. They obtained certain orders from Hon'ble High Court, Mumba by manipulations and mis-representations by playing fraud upon the Hon'ble High Court, Mumbai by taking undue advantage of absence of our client being in Judicial Custody. Our client is already initiated legal action and in the process to take further legal Actions and filing of proceedings in the matter hence being the initial legal step in ne matter, as per the instruction of our client this public notice has been published. All the concern and public hereby warned and informed that the said Development Agreement dated 17/05/2008 is still valid, sustained and binding on all the parties nereto. Our Client filed the Arbitration Application No. 310 of 2018 in Hon'ble High Court, Mumbai against the said Society in which the said society is clearly admitted that the said Development Agreement dated 17/05/2017 is executed, it is in existence and acted upon by the parties thereto i.e. our client and the said society. This fact is entioned in order dated 28/02/2022 passed by the Hon'ble High Court, Mumbai in the said Arbitration Application No. 310/2022. By the said order the Arbitrator is also appointed and proceeding is also pending for final disposal. The public and all the oncern hereby inform and warn not to indulge, involve and enter into any deal transaction, Documentation, understanding or any other business in respect of the property mentioned herein under in any manner whatsoever. If any person/s or party/ies doing so it shall be at his / their own Risk, Cost and Consequences and our client will induct such person/s party/ies in all the pending and proposed legal proceeding (Criminal and Civil) as party Respondent and no such Act, Document, Transaction and business with the said society or its members shall be binding on ou

SCHEDULE OF PROPERTY

ALL THAT piece parcel of land and with newly constructed 2 incomplete Buildings of Ground + 9 floors and Double Podium Parking thereon situated lying and being at Plot bearing cadastral Survey No. 2247/A1, Situated at Dattatray Narayan Mhatre Road, Eksar, Borivali (West), Mumbai 400 103 in the Registration District and Sub-District Mumbai, Adm. 2791.97 Sq. Yards, equalent to 2334.4 Sq. Meters or thereabouts, registered in the books of the Collector or Land Revenue under Plot No. 3 and in the books of the Collector of Municipal Rates and Taxes under 'R/C' Ward of Eksar Division hereby confirm the contents of this present Public Notice and it is as per my nstruction and knowledge.

Sd/ Sadiq Sultan Ali Ratansi For Sarah Enterprises Sd/

(Tarique S. Chunawala)

Date: 03/09/2024

For TSC Law Associate. Chunawala Compound, Near Italian Textile Company GM link Road, VittBhatti, Goregaon (E) Mumbai 400063

Tapi Irrigation Development Corporation Jalgaon (Undertaking of Maharashtra Govt.)

Executive Engineer Nandurbar Medium Project Divisional unit, Nandurbar Telephone No.02564-210077

E-Mail :- dmpd2nandurbar@gmail.com E-Tender Notice No. 01 For Year 2024-2

On behalf of the Governor of Maharashtra, Executive Engineer Nandurbar Medium Project Divisional unit, Nandurbar, Water Resources Department, Government of Maharashtra is inviting tenders through e-tendering system (online) from competent tenderers for the following works.

Tender documents should be downloaded from the Government website https://mahatenders.gov.in. Detailed tender instructions and all information regarding etendering is available on the government website and on the notice board of the division office.

The right to accept or reject tenders is reserved by the Executive Engineer Nandurbar Medium Project Divisional unit, Nandurbar. Conditional tender will not be accepted. If any changes in the said tender notice will be intimated on the website https://mahatenders.gov. in.

Name of Work	 Survey, Investigation, Planning Designing and Preparation on DPR of no. of lift irrigation scheme for utilizing 5 TMC water from Baek Water of Ukai Damincluding all Civil, Mechanical & Electrical Components of all Schemes with their commandarea by Pipe Distribution Networks, its Survey, Designing and Preparation of Detailed Estimate of all components or scheme and getting necessary approval from competen Authority.
Dietrict	 Mandurbar

:- | Nandurbar Tender Cost in Rs 4,35,82,585 /-Date 03/09/2024 To E-tender availability Period Date 17/09/2024 Date 19/09/2024 at 11.00 am E- Tender opening Date (if possible)

Outward No. AB-3/ 2215/2024 Date 29/08/2024

Nandurbar Medium Project Divisional Unit, Nandurbar

> Executive Engineer Nandurbar Medium Project Divisional unit, Nandurbar

Sd/-

(R. A. Patil)

PUBLIC NOTICE

ourchase from MRS. SHAHEEN MANSOOR ARSIWALLA, (through her legal guardiar MR MANSOOR RAJARALY ARSIWALLA) Flat No. 201, adm. 628 Sq.ft Built-up Area & Flat No. 202, adm, 440 Sq.ft Built-up Area, both on the 2nd FIr of Adore Apartments, 37 Rebello Road, Bandra West, Mumbai – 400050, bearing CTS No. B/1088 of Village Bandra - B, Taluka Andheri M.S.D. (herein after referred to as the

said Flats). Any person or persons having any right, title, claims, objections, interest and/or easement on the said Flats or any part thereof by way of rate of exchange,lease, lien, inheritance, maintenance oossession, gift, trust, conveyance or otherwise of any nature whatsoever, they are hereby informed to write to the undersigned enclosing herewith relevant supporting documents within 15 days time from the date of publication of this Notice. Any claim received after the aforesaid period of the notice, shall be deemed to have been waived and the transaction will be completed without taking any such claim into consideration Place: Mumbai

Date:03-09-2024.

Shahzad Radhanpura- Advocate, 21, Rajan Village Road, 1st Flr, Flat No.6, Off Carter Road, Bandra West, Mumbai – 400050.
Email: advocates hahzad1@gmail.com
Mob: 9930468428.

PAPER NOTICE THIS NOTICE is hereby given that

Mr. Vikas Narsinh Vartak has share right, title and interest in the land bearing (1) Survey No.250, Hissa No.1, area H.R.P.1-52-50, Assessment Rs.26-50 Paise, (2) Survey No.251, area H.R.P.1-84-10, Assessment Rs.23-31 Paise, (3) Survey No 252, area H.R.P.3 40-00. Assessment Rs.4-56 Paise (4) Survey No.267, area H.R.P. 79-10. Assessment Rs.26-06 Paise, of village Pelhar, Tal. Vasai Dist. Palghar within the jurisdiction of Vasai Virar City Municipal Corporation. My Client has proposed to purchase the share of the said owner Mr. Vikas Narsinh Vartak out of the said Property. Any person having any claim, right interest by way of sale, lease, lien charge, mortgage, exchange, gift tenancy, possession, easement occupancy rights, agreement o otherwise howsoever in respect of the said Property, is required to lodge the claim or objection, if any, along-with all documents with the undersigned within 15 (fifteen) days from the date of publication of this notice to the undersigned at "A/303 Vedangi Tower, Opp. National English School, Kargil Nagar, Virar East, Tal. Vasai, Dist. Palghar -401305", failing which all the rights and interest to the said Property will be treated as free from any claim or encumbrances of any nature whatsoever and the same will be considered as waived and accordingly the transaction of the said Property will be completed Please note that claim should be lodged along-with all supporting documents, otherwise it shall no

> Yogesh Pramod Virarkar (Advocate)

PUBLIC NOTICE This PUBLIC NOTICE is hereby given that Mr. Jayantilal Laxmichand Rambhia is member

Jagruti Bharat Darshan Co-Operative Housing Society Ltd, Sardar Pratap Singh Marg,(J.M Road) Bhandup (West), Mumbai 400078 (The said Society) and holding Unit No.2,Flat No-2 admeasuring out 320 Sq. ft carpet area in the Ground floor of Jagruti Bharat Darshan Chs Ltd. Sardar Pratap Singh Marg,(J.M.Road) Bhandup (West), Mumbai 400078 (the said flat) the society had issued Share Certificate bearing No. 20 & 119. The Jagruti Bharat Darshan Chs Ltd Unit No.2, Flat No.2, ground floor was allotted to Mr. T.Muraleedharan and he sold his flat to Mrs. Kamladevi Roshanlal Bumb in 1984 and Mrs Kamladevi Roshanlal Bumb sold her flat to Mr. Jayantilal Laxmichand Rambhia in 1993.The Original Allotment Letter between Jagruti Bharat Darshan Chs Ltd and Mi T.Muraleedharan and **Original Agreement dated 1984** between T.Muraleedharan and
Mrs. Kamladevi Roshanlal Bumb has been lost and / or misplaced and despite of diligence earch the said Allotment Letter and Origina Agreement dated 1984 is not traceable. Mr. Jayantilal Laxmichand Rambhia has also odged police complaint with Bhandup Police station on 31.08.2024 and same has been recorded under lost things register bearing No:-102337-2024. By this public notice it is notified that any person/s who is in custody of the Allotment Letter and Original Agreemen dated 1984 and/or having any kind of claim right of whatsoever nature against the said flat is / are required to make the same known in writing along with the supporting documentary evidence/ proof to the undersigned at 2/202 Gopal Bhavan, opp jain temple, Tembhi naka Thane West within Fourteen (14) days from the date hereof, failing which it will be presumed that no person/s has any claim/right/title against the said flat and Mr. Javantilal Laxmichand Rambhia shall be free to apply for getting duplicate Allotment Letter and Original Agreement dated 1984 and also free to deal, transact, sale dispose the said flat without any further reference to such laims, if any.

Archana D. Pawar Date : 02.09.2024

PUBLIC NOTICE TAKE NOTICE THAT SHRI SAMEET VIJAY GAWAND (hereinafter referred to as 'SAID

OWNER') represented to my client that he is the absolute and exclusive owner and holder of the Shop Premises bearing No. G-1 to G-10, totally admeasuring 4905 sq.ft built up i.e 3583 sq.ft carpet area on the Ground Floor of the building Crown Cooperative Housing Society, lying, being and situate at Survey no.123/2A, 124/5, 124/7,124/8,125/6,126/1,3,4 and 129/4 Hiranandani Estate, Behind Municipa Commissioner Bunglow, Patlipada, Village Kavesar, Ghodbandar Road, Thane(W) (hereinafter referred to as 'SAID SHOP PREMISES'). With such representations said Owner has agreed to sell and transfer said Shop Premises to my clients. My clients are in the process of executing requisite register transfer documents with said Owne in this regard.

In order to investigate the title of the said Owner upon the said shop premises, I am publishing this public notice. Public at large is hereby called upon to lodge

any objection and/or claim against sale and transfer of the said shop premises to my client by said Owner. Such objection should be lodge with documentary proof within 15 days from the date of publication hereof Failing which it shall be presumed that nobody has any adverse claim and/or objection for the said sale and transfer. With such presumption my client shall complete the process of registration of requisite transfer documents and thereafter no claim/s and/or objections shall be entertained. Please take note of this.

Seemantini Mainkar Advocate

LBS Road, Thane (W) 400 602. Place: Thane Date: 03-09-2024

Date: 02nd September, 2024 Place: Mumbai

CIN: L99999MH1974PLC017826

THROUGH VIDEO CONFERENCE (VC)/ OTHER AUDIO VISUAL MEANS (OAVM)

Pursuant to all the applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and the Rules issued thereunder and the Securitie

Company will be held through VC/OAVM. year 2023-2024 has been electronically sent to the shareholders whose email addresses are registered with the Company/ Depository Participants (DPs) on 23rd August, 2024.

The remote e-voting period commences from 20th September, 2024 at 09.00 a.m. to 22nd September, 2024 at 05.00 p.m. The

remote e-voting and voting at AGM.

Notice of the 49th AGM by email and holds shares as on the cut-off date are requested to refer notice of the AGM for the process to be adopted to obtain User ID and password for casting vote.

available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no: 1800 1020 990 and 1800 22 44 30 or send a reques

details in their demat account, as per the process advised by their DP. All the documents referred to in the accompanying notice and the statement pursuant to Section 102(1) of the Companies Act, 2013 shall be available for inspection through electronic mode. Members are requested to write to the Company on www.kirtiinvestments.

By the Order of the Board of Directors of

Date: 03rd September, 2024 Place: Mumbai

Company electronically.

Whole Time Director and CFQ

Shiv Kumar Singh

Artemis Electricals and Projects Limited

E-mail: contact@artemiselectricals.com INFORMATION REGARDING 15th ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCE (VC)/ OTHER AUDIO-VISUAL MEANS (OAVM) Members may please note that the 15th Annual General Meeting (AGM) of the Company will be held through VC/OAVM on Friday, September 27, 2024 at 10:00 am

(IST), in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (SEBI) (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, read with General Circular Nos. 14/2020 dated April 08, 2020, 17/2020 dated April 13,2020, 20/2020 dated May 05, 2020 and subsequent circulars issued in this regard, the latest being 2/2022 dated May 05, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIRP/P/2022/62 dated May 13, 2022 issued by SEBI and other applicable circulars issued in this regard (collectively referred to as 'Circulars"), to transact the business that will be set out in the Notice of the AGM, the AGM of the Company will be held through VC/OAVM Facility, without physical

presence of the Members of the Company at a common venue. The Register of Members and the Share Transfer Books of the Company shall remain closed from Saturday, 21 September, 2024 to Friday, 27 September, 2024 (both days inclusive) for the purpose of Annual General Meeting of the Company for the

financial year ended on 31st March, 2024. In compliance with the above Circulars, electronic copies of the Notice of the 15th AGM and Annual Report for the financial year (FY) 2023-24 will be sent to all the Members whose e-mail addresses are registered with the Company/ Depository Participan (Dps). The same will also be available on the website of the Company at www.artemiselectricals.com, Stock Exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com, Central Depository Services (India) Limited at www.cdslindia.com and Registrar and Transfer Agent of the Company i.e. Cameo Corporate Services Limited, at cameo@cameoindia.com. The copies of the Notice of the 15th AGM along with Annual Report for the FY 2023-24 shall be sent to those

Members who request for the same. The members who need assistance before or during AGM, can Contact CDSL on helpdesk.evoting@cdslindia.com or contact at 022-23058738 and 022-

23058542/43 Manner of casting vote(s) through e-voting:

Members can cast their vote(s) on the business as set out in the Notice of the AGM through electronic voting system ("e-voting"). The manner of voting, including voting remotely ("remote e-voting") by the Members holding shares in dematerialized mode, physical mode and for Members who have not registered their e-mail address has been provided in the Notice of the AGM. Members attending the AGM who have not cast vote(s) by remote e-voting will be able to vote electronically at the AGM.

Instructions for updation of email address: (a) Members holding share(s) in physical mode: by registering e-mail address with Cameo Corporate Services Limited. Click the link on their website cameo@cameoindia.com at the Investor Services tab, choose the E-mail

Members are requested to provide details such as Name, DP ID, Client ID/PAN mobile number and e-mail ID. In case of any query, a member may send an e-mail to Cameo Corporate Services Limited cameo@cameoindia.com. (b) Members holding share(s) in electronic mode: by registering/updating their e mail ID in respect of demat holdings with the respective DPs by following the procedure prescribed by the DPs for receiving all communications from the

Members are requested to carefully read the Notice of the AGM and in particular

instructions for joining AGM, manner of casting vote through remote e-voting a

Registration heading and follow the registration process as guided therein. The

By the Order of the Board of Directors of Artemis Electricals and Projects Limited Sd/

DGIPR 2024-25/2558

702, Vastu, The Residency Society,



कोल्हापूर महानगरपालिका (सार्वजनिक बांधकाम विभाग) जाहीर निविदा नोटीस क्र. ४७

सर्व कॉन्ट्रॅक्टर यांना कळविण्यात येते की, कोल्हापूर शहर येथील बिनखांबी गणेश मंदिर ते पाण्याचा खजिना पर्यंत रस्ता पेव्हर पध्दतीने डांबरी करणे इ. कामांसाठी निविदा मागविण्यात येत आहेत. या कामाची सविस्तर यादी वेबसाईटवर पाहण्यास मिळेल.

- निविदा फॉर्म प्राप्त करण्याचा व बयाणा रक्कम भरणेचा तसेच निविदा फॉर्म सादर करणेचा कालावधी दिनांक ०३/०९/२०२४ पासून सकाळी ९.३० पासून दिनांक १०/०९/२०२४ रोजी अखेर दुपारी ३.३० वाजेपर्यंत.
- निविदा उघडणेचा दिनांक ११/०९/२०२४ रोजी दुपारी ४.०० वाजता.
- निविदा फॉर्म <u>https://mahatenders.gov.in</u> या वेंबसाईटद्वारे प्राप्त करावा व भरावा लागेल.

सविस्तर टेंडर नोटीस, अटी, शर्ती वगैरे माहिती ऑफिस वेळेत सकाळी ११ ते ५ कार्यालयात तसेच वरील वेबसाईटवर पाहण्यास मिळेल. क.ता. 02/08/2028

> सही/ शहर अभियंता कोल्हापूर महानगरपालिका

M मॅरिको लिमिटेड

सीआयएन: L15140MH1988PLC049208

नोंदणीकृत कार्यालय : ७ वा मजला, ग्रॅन्ड पलाडियम, १७५, सीएसटी रोड, कालिना. सांताक्रूझ (पूर्व), मुंबई - ४०० ०९८.

दर. क्र. : (+९१-२२) ६६४८ ०४८०; फॅक्स क्र. : (+९१-२२) २६५० ०१५९ वेबसाइट : www.marico.com; ई-मेल : investor@marico.com

सूचना

कंपनीच्या समभागांचे गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी (आयईपीएफ) मध्ये स्थानांतरण

कंपनी कायदा, २०१३ ("कायदा") च्या तस्तुदी सहवाचन आयईपीएफ प्राधिकारी (लेखा, लेखापरीक्ष थानांतरण व परतावा) नियम, २०१६, वेळोवेळी सुधारित (''आयईपीएफ नियम'') व सेबी (''सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ ("सेबी सची विनियमन") यांच्या अनुपालनांता मॅरिको लिमिटेड ("कंपनी") च्या भागधारकांना सदर सूचना देण्यात येत आहे की, कंपनीचा, वित्तीय वर्ष २०१७-१८ करिताचा प्रथम अंतरिम लामांश जो लागोपाठ सात वर्षांच्या कालावधीकरिता अप्रदानित, दावारहित राहिला होता त्याचे तसेच अशा लामोशाशी संबंधित सर्व शेअर्सचेकायदा व आयईपीएफ नियमांतर्गत विहित प्रक्रियेअंतर्गत आयर्हपीएफकडे स्थानांतरण करण्यात येत आहे. पुढे, अशा शेअसंबर उद्भवनेले सर्व लाभ जसे लाभांश, बोनस शेअर्स, विभाजन, एकत्रिकरण आदी यांचेही आयर्डपीएफ प्राधिकाऱ्यांकडे थेट

त्याच वेळी, संबंधित भागधारकांना त्यांचे लाभांश व निर्दिष्ट शेअर्स आयर्डपीएफ प्राधिकाऱ्यांकडे स्थातांतरणासंदर्भात व्यक्तिगत पत्रव्यवहार करीत आहे. ज्या भागधारकांचे शेअर्स वरीलप्रमाणे आयईपीएफ प्राधिकाऱ्यांकडे स्थानांतरित करण्यात यावयाचे आहेत अशा संबंधित भागधारकांचा तपशील कंपनीच्य वेबसाइटवर प्रदर्शित करण्यात आलेला आहे जो https://marico.com/india/investors/ documentation/dividend या लिंकअंतर्गत प्राप्त करता येऊ शकेल

डीमटेरियलाइज्ड् स्वरूपात भागधारक असलेले भागधारक व ज्यांचे शेअर्स आयईपीएफकडे स्थानांतरित करण्यात येणार आहेत अशा भागधारकांनी नोंद घ्याची की, आयर्दपीएक प्राधिकान्यांच्या नावे शेअर्सच्या स्थानांतरणाकरिता कॉपीरेट ॲक्शनद्वारे कंपनी डिपॉफ़िटरीना सूचित करील व कागदोपत्री स्वरूपातील भागधारणासंदर्भात कंपनी डीमटेरियलायझेशनकरिता मूळ शेअर्स प्रमाणपत्रांच्या बदल्यात नवीन शेअर प्रमाणपत्रे वितरीत करील व शेअर्सचे आयर्डपीएफ प्राधिकाऱ्यांच्या नावे स्थानांतरण करील. अशा भागधारकांच्या नावे नोंदीत असलेले शेअर प्रमाणपत्र आपोआप रह ठरतील व ती वापरण्यायोग्य राहणा

संबंधित भागधारकांकडून कंपनीला गुरुवार, दि. २८.११.२०२४ पर्यंत वा विस्तारित अशा अन्य तारखेपर्यंत कंपनीला कोणताही पत्रव्यवहार प्राप्त न झाल्यास. नियमार्तर्गत विहित आवश्यकतांचे अनुपालन करून आयईपीएफ नियमांतर्गत विहित कालमर्यादेनुसार कंपनी आयईपीएफ प्राधिकाऱ्यांकडे लाभांश व शेअर्सचे

आयईपीएफ नियमांतर्गत आयईपीएफकडे स्थानांतरित दाबारहित लाभांश रक्कम व शेअर्स यांसंदर्भात कंपनीविरोधात कोणताही दावा करता येणार नाही. तथापि, संबंधित भागधारक <u>www.mca.gov.in</u> येथे लॉग इन तयार करून व MCA Services >> Company e-Filing >> IEPF Services. या माध्यमातून फॉर्म आयईपीएफ - ५ मधून त्यांचा अर्जसादर करून आयईपीएफकडे स्थानांतरित दावारिहत लाभांश व शेअर्संसदर्भात (अशा शेअर्संबर उद्भवलेले सर्व लाभ, काही असल्यास) त्यांसहित दावा करू

सदर प्रकरणी भागधारकांना काही प्रश्न असल्यास त्यांनी कंपनीचे रजिस्ट्रार व शेअर ट्रान्सफर एजंट - लिंक इन टाइम इंडिया प्रा. लिमिटेड पत्ता : सी - १०१, २४७ पार्क, एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी (प.), मुंबई - ४०० ०८३, दूरघ्वनी०८१०८११६७६७, फॅक्स : ०२२-४९१८ ६०६०, ई-मेल : rnt.helpdesk@linkintime. co.in येथे संपर्क साधावा किंवा कंपनीच्या आरटीए यांची वेबसाइट https://marico.com/india/ investors/documentation/dividend वर उपलब्ध "Investor Services" टॅंग अंतर्गत "Service

पृढील तपशिलाकरिता कृपया भेट द्या : https://marico.com/india/investors/documentation/ dividend

बीएसई : https://www.bseindia.com/

दिनांक : ०३.०९.२०२४

ठिकाण : मुंबई

व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड https://www.nseindia.com/

मॅरिको लिमिटेड करिता सही/ विनय एम कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी

NIKHIL ADHESIVES LIMITED CIN: L51900MH1986PLC041062)

Registered Office: 902, 9th Floor, A-Wing, Kaledonia HDIL Building, Sahar Road, Opp. D-Mart, Andheri (East), Mumbai, Maharashtra, 400069 Tel. No. 022-26836564/58/59/9320435588

Email: investors@nikhiladhesives.com Website: www.nikhiladhesives.com

NOTICE OF THE 38TH ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING (VC) OR OTHER AUDIO VISUAL MEANS (OAVM), BOOK CLOSURE AND INFORMATION ON E-VOTING

NOTICE is hereby given that the 38th Annual General Meeting (AGM) of the Members of Nikhil Adhesives Limited (the Company) will be held on Thursday, 26th September, 202 at 03:00 p.m. (IST) through Video Conferencing (VC)/Other Audio Visual Means (OVAM) to transact the business as set out in the Notice dated August 30, 2024 in compliance with the Companies Act, 2013 read with circulars issued by Ministry of Corporate Affairs and

In accordance with the aforesaid MCA and SEBI Circulars, the electronic copies of the Notice of the AGM and Annual Report for the financial year 2023-24 has been sent to all the Members whose email IDs are registered with the Depository Participant/Company. The Annual Report and Notice of the 38th

AGM are available on the Company's website i.e www.nikhiladhesives.com and on the website of NSDL at www.evoting.nsdl.com as well as on the website of the Stock Exchange i.e www.bseindia.com. Book Closure: Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 (the Act) and Rule 10

of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (as amended) and Regulation 42 of the SEBI (LODR) Regulations, 2015, the Register of Members and Share Transfer Books of the Company will be closed from 20th September, 2024 to 26th September, 2024 (inclusive both days) for the purpose of the 38th AGM.

E-voting: In compliance with the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 and Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014(as amended, and the provisions of Regulation 44 of the SEBI (LODR), Regulations, 2015, the Company is providing remote e-voting facility to all its Members to enable them to cast their vote on all matters listed in the said Notice by electronic means. The details regarding the remote e-voting facility is provided below:

н						
l	Cut-off date for determining the	Thursday, 19th September, 2024				
l	Members entitled to vote					
l	Commencement of remote	Monday, 23rd September, 2024 at 9.00 a.m.				
l	e-voting period					
l	End of remote e-voting period	Wednesday 25th Sentember 2024 at 5 00 n m				

The remote e-voting will be disabled by NSDL after 5.00 P.M. on Wednesday, 25th September, 2024 and the Members shall not be allowed to vote beyond the said date and time. Members whose name are recorded in the Register of Members/Register of Beneficial Owners maintained by the depositories as on the cut-off date i.e. Thursday, 19th September, 2024 shall be entitled to cast their vote either through remote e-voting or through e-voting during the AGM.

The Company has also fixed Thursday, 19th September, 2024 as the "record date" for the purpose of determining entitlement of Shareholders for payment of final dividend for the financial year 2023-24

The Company shall also provide e-voting facility during the AGM for the Members attending the AGM through VC/OAVM, who have not cast their vote on resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so. The Members who have cast their vote through remote e-voting prior to the 38th AGM may attend the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their votes again.

Any person who becomes a member after the completion of dispatch of the Notice b email and who hold shares as on the cut-off date i.e Thursday, 19th September, 2024 may request for the login ID and password at mt.helpdesk@linkintime.co.in. However, if a person is already registered with NSDL for evoting, then the existing user ID and password can be used for casting their vote.

Members who have not registered their email addresses are requested to register their email addresses with their respective Depository Participant(s) and Members holding shares in physical mode are requested to update their email addresses with the Company's Registrar and Share Transfer Agent, Link Intime India Private Limited at rnt.helpdesk@linkintime.co.in to receive copies of the Annual Report for the FY 2023-24 along with the Notice of 38th AGM. The manner of e-voting for members holding shares in dematerialized mode, physical mode and for members who have not registered their email addresses is provided in the Notice of the 38th AGM.

Members may note that in terms of the provisions of the Income-Tax Act 1961 as amended by the Finance Act, 2020, dividend paid or distributed by a Company on or after 01st April, 2020 shall be taxable in the hands of the Members. The Company shall therefore be required to deduct tax at source (TDS) at the time of making the payment of dividend. In order to enable us to determine the appropriate TDS rate as applicable, Members are requested to submit the documents with their Depository Participants, in case of shares in demat form and in case of physical shares with the Company or RTA by sending relevant documents by email to investors@nikhiladhesives.com or rnt.helpdesk@linkintime.co.in on or before 08.09.2023.

In case of any grievances connected with facility for voting by electronic means please contact Ms. Pallavi Mhatre, NSDL email id: evoitng@nsdl.com or call on toll free no: 18001020990 and 1800224430 or may write to the Company Secretary at the email id investors@nikhiladhesives.com.

For Nikhil Adhesives Limited Mr. Umesh J. Sanghavi Place: Mumbai Date: September 03, 2024 Chairman and Managing Director

जाहीर सूचना

ह्याद्वारे सर्वांना सचित करण्यात येते की. श्री हरेश डी. डोडिया आणि श्रीमती ज्योती एच डोडिया जे अंधेरी कुर्ला रोड, साकीनाका मुंबई-४०००७२ येथील न्यू तेजपाल इंडस्ट्रियल प्रिमाईसेस को. ऑपरेटीव्ह सोसायटी लिमिटेड तळमजला गाला क्र. १३ चे मालक आहेत, ज्यांचे मे. तेजपॉल्स प्राईव्हेट लिमिटेड आणि मे. श्रीमती कमलावंती एस. दोशी आणि श्रीमती कमलावंती एस. दोशी आणि श्री डायाभाई जे. दोडिया यांच्यामधील हस्तांतर/बिक्रीसाठीचे

या गाला संदर्भात कोणत्याही व्यक्तीस किंवा व्यक्तींचे कोणताही हक्क, हित, दावा असल्यास तिचे/त्याचे आक्षेप लिखित स्वरूपात निम्नस्वाक्षरीकरांना १५ दिवसांच्या आत कळवाणे. विहित मुद्दतीनंतर अशा व्यक्ती किंवा व्यक्तींचे कोणतेही हक्क, हित, दावो स्वीकारले जाणार नाही. राजीव कुमार मिश्रा

> बी-१०, वीर तानाजी हाऊसिंग सोसायरी एल बी एस नगर, ९० फीट रोड, साकीनाका, मुंबई-४०००७२

केनरा बैंक Canara Bank

ऑसेट रिकव्हरी मॅनेजमेण्ट शाखा-॥:- ३रा मजला, कॅनरा बँक बिल्डिंग, आदि मर्झबान स्टीट, बलार्ड इस्टेट, फोर्ट, मुंबई- ४०० ००१ दूर. क्र.: ८६५५९४८०१९,

ईमेल: cb6289@canarabank.com किञ्जा सूचना (नियम ८(१)) चा सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२)

ज्याअर्थी: निम्नस्वाक्षरीकर्ता हे **कॅनरा बँकेचे** प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) ॲक्ट, २००२ (सरफेसी) आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक ०८.०४.२०२४ रोजी मागणी सचना जारी करून रोजी कर्जदार/हमीदार यांना सचनेतील नमुद रक्षम रू. १,११,२१,९९४.४९ (रुपये एक कोटी अकरा लाख एकवीस हजार नऊशे चौऱ्याण्णव आणि एकोणपन्नास पैसे मात्र) या रकमेची परतफेड सदर सूचना तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते.

सदर रकमेची परतफेड करण्यात कर्जदार/हमीदार/गहाणवटदार १) मे. विधी डेअरी प्रायव्हेट लिमिटेड आणि त्याचे संचालक २) श्री. अनमोल शिवाजी कांते, ३) श्री. संतोष परश-**राम महाडीक** हे असमर्थ ठरल्याने, याद्वारे कर्जदार/हमीदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खालील वर्णिलेल्या मिळकतीचा कब्जा त्याला/तिला सदर ॲक्टच्या कलम १३(४) सहवाचता सदर रुल्सच्या नियम ८ आणि ९ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून ह्या ३० ऑगस्ट. २०२४ रोजी घेतला आहे

विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला यादारे इशारा देण्यात येतो की. सदर मिळकतीर्श त्र्यवहार करू नये व सदर मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार कॅनरा बँक, एआरएम 🛭 शाखा यांच्या रु. २२.०८.२०२४ रोजी रू. १,१७,०१,३७२.४९ (रुपये एक कोटी सतरा लाख एक हजार तीन्ये बहात्तर आणि एकोणप्रचास पैसे मात्र) आणि त्यावरील व्याज या रकमेच्य भाराअधीन राहील.

स्थावर मिळकतीचे वर्णन

फ्लॅट क्र. ७, २रा मजला, एफ विंग, ए−३, पंचवटी सीएचएस लि.. सर्व्हे क्र. ०७. हिस्सा क्र. ०१. स. क्र. ९. हिस्सा क्र. २२भाग, मरोळ मरोशी रोड, विजय नगर जवळ, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००५९ येथे स्थित निवासी फ्लॅटचे ईएमटी.

दिनांक: ३०.०८.२०२४ प्राधिकत अधिकारी ठिकाण : मंबई कॅनरा बँक

ताबा सचना (स्थावर मालमनेसारी)

निम्नस्वाक्षरीकार इंडियाबुल्स कर्माशयल क्रेडिट लिमिटेडचे (CIN:U65923DL2006PLC150632) सिक्योरिटाइजेशन ॲण्ड रिकन्सट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स ॲण्ड एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्योरीटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 अन्वये प्राधिकृत अधिकारी आणि सदर सूचना प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून स्पष्ट 60 दिवसांच्या आत 12.03.2024 रोजी सूचनेत नमूद केलेली आणि अधिक रक्कम रू. 31,27,122.22 (रूपये एकतीस लाख सत्तावीस हजार एकशे बावीस आणि बावीस पैसे फक्त) साठी कर्ज खाते क्री HLLARTN00451740 या रकमेची परत फेड करण्याची दिनांक 11.03.2024 पासन ते प्रत्यक्ष भरण करेपर्यंतची मागणी, सूचना कर्जदार भारती महेंद्र जैन प्रोप्रायटर कोहिनूर वॉचेस आणि महेंद्र एम जैन उर्फ महेंद्र मिश्रीमल जैन यांना कलम 13(12) सह सिक्योरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स, 2002 चा नियम 3

सदर रकमेची परतफेड करण्यात कर्जदार अपयशी ठरल्यामुळे याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचन देण्यात येते की, सदर कायद्याचे कलम 13 ची उप कलम (4) सह सिक्योरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स, 2002 चा नियम 8 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात खाली वर्णन केलेल्या मालमतेचा निम्न स्वाक्षरीकाराने प्रतिकात्मक ताबा 29.08.2024 रोजी घेतलेला आहे.

विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे खबरदार करण्यात येते की, या मालमत्तेचे व्यवहार करू नयेत आणि कोणत्याही व्यवहारावर **इंडियाबुल्स कर्माशयल क्रेडिट लिमिटेड** ची कर्ज आकारणी रू. 31,27,122.22 (रूपये एकतीस लाख सत्तावीस हजार एकशे बावीस आणि बावीस पैसे फक्त) पुढील व्याज 11.03.2024 पासून प्रत्यक्ष भरणा करेपर्यंत लागेल

कर्जदारांचे लक्ष्य कलम 13 चे उप-कलम (8) च्या मालमत्ता / मालमत्तेला मुक्त करण्यासाठी उपलब्ध वेळेकडे आकर्षित केले जात आहे.

स्थावर मालमत्तेचे वर्णन

कोहिनूर सिटी सेंटर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इमारतीत, तळमजल्यावर, कमर्शियल गाला/दुकान क्र. 22 चटई क्षेत्र 16.82 स्क्वेअर मीटर्स, एस. क्र. 96 ए1 ए/2 बी आणि 5 ए, 401/1, 96 ए1 ए/6 आणि 96 ए 1बी, सीटीएस क्र. 2248, 2248/1, 2247, 2247/1, 2247/2, 2237, 2237/1, 2236, राहतनगर मध्ये वसलेले, मौजे पेठशिवपुर, रत्नागिरी -415612, महाराष्ट्र आणि जे खालील प्रमाणे बंधनकारक आहे:-

पूर्व : पॅसेज पश्चिम : खुली जाग दक्षिण : दकान क्र. 21 उत्तर : दुकान क्र. 23,

तारीख: 29.08.2024 स्थळ : रत्नागिरी

अधिकृत अधिकारी इंडियाबुल्स कर्माशयल क्रेडिट लिमिटेड

ब्रॅडी अँड मॉरिस इंजिनियरिंग कंपनी लिमिटेड सीआयएनः एल२९१५०एमएच१९४६पीएलसी००४७२९

नों. कार्यालयः ब्रॅडी हाऊस, ४था मजला, १२/१४ वीर नरिमन रोड, फोर्ट, मुंबई-४००००१. द्र. क्र.: ०२२-२२०४८३६१-६५; फॅक्स क्र.: ०२२-२२०४९८५५ वेबसाईट: www.bradymorris.in ईमेल आयडी: bradys@mtnl.net.in

७८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना,

ई-व्होटिंगची माहिती आणि बुक क्लोजर

याद्वारे सूचना देण्यांत येते की

. कंपनीची ७८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएम'') शनिवार, २८ सप्टेंबर, २०२४ रोजी स. ११.३० वा. (भा.प्र.वे.) व्हिडिओ कॉन्फरन्सिंग/अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स 'व्हीसी/ओएव्हीएम'') सुविधे मार्फत सभेच्या निमंत्रणाच्या सूचनेत मांडलेले कामकाज करण्याकरिता होणार आहे.

- निगम व्यवहार मंत्रालयाने जारी केलेल्या अनुक्रमे २५ डिसेंबर, २०२४ दिनांकित जनरल सर्क्युलर क्र ०९/२०२३ आणि सेबीने जारी केलेल्या ७ ऑक्टोबर, २०२४ दिनांकित सर्क्युलर सेबी/एचओ/ सीएफडी/सीएफडी-पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/१६७ द्वारे सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएम घेण्याची परवानगी दिली आहे. त्यानुसार एमसीण सर्क्युलर्स आणि कंपनी अधिनियम, २०१३ च्या संबंधित तरतुदी व सेबी (एलओडीआर) रेग्युलेशन्स, २०१५ च्या अनुपालनांत कंपनीची ७८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ("एजीएम") शनिवार, २८ सप्टेंबर, २०२४ रोजी स. ११.३० वा. (भाप्रवे) व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अदर ऑडिओ व्हिज्यअल मिन्स (ओएव्हीएम) सविधेमार्फत होईल.
- एजीएमची सूचना आणि २०२४ साठी वार्षिक अहवाल इलेक्ट्रॉनिक पद्धतीने फक्त त्या सर्व सभासदांन पाठवला आहे ज्यांचे ई-मेल आयडीज कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंटस कडे नोंदवले आहे. तेच कंपनीची वेबसाईट www.bradymorris.in वर, बीएसई लिमिटेडची वेबसाईट www.bseindia.com वर देखील उपलब्ध आहे.
- कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०८ च्या तस्तुदी आणि सुधारित, कंपन्यांचे (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ चा नियम २० आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोज रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ४४ ला अनुसरून कंपनी एजीएम मध्ये करावयाच्य कामकाजाच्या संबंधात तिच्या सभासदांना रिमोट ई-व्होटिंग (एजीएमच्या आधी) तसेच एजीएममध्ये ई-व्होटिंग ची सुविधा पुरवत आहे. रिमोट ई-व्होटिंग सिस्टीम (एजीएमच्या आधी) वापरून तसेच एजीएम मध्ये ई-व्होटिंगने एखाद्य सभासदाने मते देण्याची सुविधा सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) ''सीडीएसएल'') कडून पुरवली जाईल.
- रिमोट ई-व्होटिंग कालावधीची सुरुवात मंगळवार, २४ सप्टेंबर, २०२४ रोजी (स. ९.०० वा. भा.प्र.वे) होईल आणि ते शक्कवार, २७ सप्टेंबर, २०२४ रोजी (सं. ५,०० वा. भा.प्र.वे.) संपेल, ह्या कालावधीत शनिवार २१ सप्टेंबर, २०२४ (''कट-ऑफ डेट) रोजीस एकतर प्रत्यक्ष स्वरुपात किंव डिमटेरिअलाईन्ड स्वरुपात शेर्अर धारण करणारे सभासद रिमोट ई-व्होटिंग ने त्यांचे मत देऊ शकतील. सभासदांना एजीएम मध्ये इलेक्टॉनिक व्होटिंग सिस्टीम मार्फत मतदानाची सविधा परवली जाईल आणि ज्यांनी रिमोट ई-व्होटिंगने आधीचे त्यांचे मत दिलेले नसेल अशी एजीएम मध्ये सहभागी होणाऱ्या सभासदांची एजीएम मत देण्याचा त्याच्या अधिकार वापरण्याची पात्रता असेल. ज्या सभासदांनी एजीएमच्या आधी रिमोट ई-व्होटिंगने त्यांचे मत दिलेले असेल ते सुद्धा एजीएम मध्ये हजर राह-सहभागी होण्यास पात्र असतील परंतु ते एजीएममध्ये त्यांचे मत देण्यास हक्कदार नसतील. लिंक www.evotingindia.com येथे ई-व्होटिंग सुविधा उपलब्ध असेल आणि एजीएमच्या आधी रिमोट ई-व्होटिंग, एजीएम मध्ये ई-व्होटिंग व व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएम मध्ये सामिल होण्याचं तपशिलवार प्रक्रिया ७८ व्या एजीएमच्या सचनेच्या टीपांमध्ये दिली आहे.
- कोणत्याही व्यक्तीने एजीएमची सूचना पाठवल्यानंतर कंपनीचे शेअर्स संपादित करून कंपनीची सभासद बनली आणि शनिवार २१ सप्टेंबर, २०२४ ह्या कट-ऑफ डेट रोजीस शेअर्स धारण करत असेल ती info@bigshareonline.com वर एक विनंती पाठवन लॉगीन आयडी आणि पासवर्ड मिळव शकेल तथापि, जर तुम्ही ई-व्होटिंगसाठी सीडीएसएल कडे आधीच नोंदणीकृत असाल तर मत देण्यासाठी सध्याचा युजर आयडी व पासवर्ड/पीन वापरता येईल. ई-व्होटींग सुविधा लिंक www.evotingindia.com वर उपलब्ध असेल आणि एजीएम आधी रिमोट ई-व्होटींग, एजीएम मध्ये ई-व्होटींग आणि व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएम मध्ये सामील होण्यासाठी तपशिलवार प्रक्रिया ७८ या एजीएमच्या सूचनेच्या टीपांमध्ये आहे. इलेक्टॉनिक माध्यमातून मतदान सुविधेची संबंधित सर्व तक्रारी ई-मेल ने श्री. राकेश टळवी. सी. मॅनेज
- सेंटल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड कडे helpdesk.evoting@cdslindia.com येथे किंवा आमचे आरटीए : मे. बिगरशेअर सर्व्हिंसेस प्रा.लि. एस६-२, ६ वा मजला, पिनॅकल बिझनेस पार्क, अहुरा सेंटरच्यापुढे महाकाली गुंफा रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०० ०९३ फोन ०२२ ६२६२८२०५/६२६३८२६८ कडे info@bigshareonline.com येथे कराव्यात. ई-व्होटिंगची प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी तपासणी अधिकारी म्हणून श्री.
- हिमांक देसाई, चार्टर्ड अकाऊंटर, सभासदत्व क्र. ०३१६०२ यांची नियुक्ती केली आहे. कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम ९१ ला अनसरून एजीएमच्या कारणास्तव सभासदांची नोंदवर्ह आणि भाग हस्तांतरण पुस्तके मंगळवार, २४ सप्टेंबर, २०२४ ते शनिवार, २८ सप्टेंबर, २०२४ पर्यंत (दोन्ही दिवस धरून) बंद ठेवली जातील

ठिकाण: मंबर्ड

दिनांकः ०२ सप्टेंबर, २०२४

ब्रॅडी अँड मॉरिस इंजीनियरींग कंपनी लिमिटेड साठी सही / -पवन जी. मोरारक अध्यश

संचालक मंडलाच्या वतीने आणि मार्र

Artemis Electricals and Projects Limited (Formerly known as "Artemis Electricals Limite CIN: L51505MH2009PLC196683

Registered Office: Artemis Complex, Gala no. 105 & 108, National Express Highway, Vasai (East), Thane-401208, Maharashtra Ph no. 022-35722456/79635174 Website: www.artemiselectricals.com E-mail: contact@artemiselectricals.com

INFORMATION REGARDING 15th ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCE (VC)/ OTHER AUDIO-VISUAL MEANS (OAVM)

Members may please note that the 15th Annual General Meeting (AGM) of the Company will be held through VC/OAVM on Friday, September 27, 2024 at 10:00 am (IST), in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (SEBI) (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, read with General Circular Nos. 14/2020 dated April 08, 2020, 17/2020 dated April 13,2020 20/2020 dated May 05, 2020 and subsequent circulars issued in this regard, the lates being 2/2022 dated May 05, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIRP/P/2022/62 dated May 13, 2022 issued by SEBI and other applicable circulars issued in this regard (collectively referred to as "Circulars"), to transact the business that will be set out in the Notice of the AGM, the AGM of the Company will be held through VC/OAVM Facility, without physical presence of the Members of the Company at a common venue.

The Register of Members and the Share Transfer Books of the Company shall remai closed from Saturday, 21 September, 2024 to Friday, 27 September, 2024 (both days inclusive) for the purpose of Annual General Meeting of the Company for the financial year ended on 31st March, 2024.

In compliance with the above Circulars, electronic copies of the Notice of the 15th AGM and Annual Report for the financial year (FY) 2023-24 will be sent to all the Members whose e-mail addresses are registered with the Company/ Depository Participant (Dps). The same will also be available on the website of the Company a www.artemiselectricals.com, Stock Exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com, Central Depository Services (India) Limited at www.cdslindia.com and Registrar and Transfer Agent of the Company i.e. Cameo Corporate Services Limited, at cameo@cameoindia.com. The copies of the Notice of the 15th AGM along with Annual Report for the FY 2023-24 shall be sent to those Members who request for the same.

The members who need assistance before or during AGM, can Contact CDSL on helpdesk.evoting@cdslindia.com or contact at 022-23058738 and 022-

Manner of casting vote(s) through e-voting:

Members can cast their vote(s) on the business as set out in the Notice of the AGM through electronic voting system ("e-voting"). The manner of voting, including voting remotely ("remote e-voting") by the Members holding shares in dematerialized mode physical mode and for Members who have not registered their e-mail address has been provided in the Notice of the AGM. Members attending the AGM who have not cast vote(s) by remote e-voting will be able to vote electronically at the AGM.

Instructions for updation of email address:

सही /-

(a) Members holding share(s) in physical mode: by registering e-mail address with Cameo Corporate Services Limited. Click the link on their website cameo@cameoindia.com at the Investor Services tab, choose the E-mail Registration heading and follow the registration process as guided therein. The Members are requested to provide details such as Name, DP ID, Client ID/PAN mobile number and e-mail ID. In case of any query, a member may send an e-mail to Cameo Corporate Services Limited cameo@cameoindia.com.

b) Members holding share(s) in electronic mode: by registering/updating their email ID in respect of demat holdings with the respective DPs by following the procedure prescribed by the DPs for receiving all communications from the Company electronically.

Members are requested to carefully read the Notice of the AGM and in particular instructions for joining AGM, manner of casting vote through remote e-voting at

> By the Order of the Board of Directors of **Artemis Electricals and Projects Limited**

Shiv Kumar Singh Date: 03rd September, 2024 Whole Time Director and CFO Place: Mumbai

टीपीएल प्लास्टेक लिमिटेड नोंदणीकृत कार्याल्य: १०२, १ला मजला, सेंटर पॉईंट,

सोमनाथ दमण रोड, सोमनाथ, दाभेल, नानी दमण, दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव (यु.टी.) ३९६२१० कॉर्पोरेट कार्यालय : २०३, २रा मजला सेंटर पॉइंट, जे बी नगर, जे बी नगर चकाला मेट्टो स्टेशन जवळ, अंधेरी कुली रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०० ०५९ दूरध्वनी : ०२२-६८५२ ४२००

फॅक्स:०२२-२८५१ ००८७, संकेतस्थळ: www.tplplastech.in, ई-मेल:investors@tnpl.net.in सीआयएन:एल२५२०९डीडी१९९२पीएलसी००४६५६

३१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना, ई-मतदान माहिती आणि पुस्तक बंद

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की कंपनीची ३१वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) मंगळवार, २४ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी १२.०० वाजता (भा.प्र.वे.) व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/ इतर ऑडिओ व्हिन्युअल माध्यम (ओव्हीएएम) द्वारे सदर एजीएमला बोलाविणाऱ्या सूचनेत नमुद केलेले कामकाज करण्यासाठी घेण्यात येणार आहे. निगम व्यवहार मंत्रालयाने (एमसीए) जारी केलेले जनरल सर्क्युलर क्र. १४/२०२० दिनांक ०८ एप्रिल

२०२०, १७/२०२० दिनांक १३ एप्रिल, २०२०, २०/२०२० दिनांक ५ मे, २०२० व ह्या बाबतीत जारी केलेली नंतरची सर्क्युलर्स, अलिकडचे ९/२०२३ दिनांक २५ सप्टेंबर, २०२३ आणि सिक्युरिटीज ॲण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) द्वारे जारी सर्क्युलर दिनांक १२ मे, २०२०, १५ जानेवारी, २०२१, १३ मे, २०२२, ०५ जानवारी, २०१३ आणि ०७ ऑक्टोबर, २०२३ (यानंतर एकत्रित ''सर्क्युलर्स'' असा उल्लेख) नुसार कंपन्यांना एकाच ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय व्हिडिओ कॉन्फरसिंग (व्हीसी) /अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (ओएव्हीएम) मार्फत वार्षिक सर्व साधारण सभा घेण्याची परवानगी दिली आहे. व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएमला हजर राहणाऱ्या सभासदांना ॲक्टच्या कम १०३ अंतर्गत गणपूर्ती ठरविण्यासाठी मोजण्यात येईल. आ.व. २०२३-२०२४ साठी वार्षिक अहवालासह एजीएमची सूचना, इतर गोष्टींबरोबरच, दूरस्थ ई

मतदान माहिती, ज्या सदस्यांचे ई-मेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिप्टेकडे नोंदणीकृत आहेत त्यांना ई-मेल केले गेले आहेत. वित्तीय वर्ष २०२३-२०२४ साठी वार्षिक अहवालासह नोटीसचे इलेक्ट्रॉनिक प्रेषण सदस्यांसाठी शनिवार, ३१ ऑगस्ट, २०२४ रोजी पूर्ण झाले आहे. ते कंपनीच्या वेबसाइट www.tplplastech.in आणि स्टॉक एक्स्चेंज अर्थात बीएसई लिमिटेडच्या <u>www.bseindia.com</u> आणि -नॅशनल स्टॉक एक्सचेंज इंडिया लिमिटेडच्या वेबसाइट <u>www.nseindia.com</u> वर वर देखील उपलब्ध

एमसीए परिपन्नके आणि सेबी परिपन्नकांच्या अनुषंगाने, भागधारकांना सूचित केले जाते की त्यांनी त्यांचा पत्ता कपनी/निबधक आणि हस्तातरण एजटसकडे वार्षिक अहवाल/लॉग इन क्रेडेन्शियल्सच्य इलेक्ट्रॉनिक प्रती प्राप्त करण्यासाठी, खाली नमूद केलेल्या पद्धतीने, अद्ययावत करावेत, कारण वार्षिक अहवालाच्या कोणत्याही प्रत्यक्ष प्रती या वर्षी कोणत्याही शेअरहोल्डरला पाठवल्या जाणार नाहीत.

प्रत्यक्ष मोडमध्ये प्रत्यक्ष मोडमध्ये शेअर्स धारण करणाऱ्या आणि ज्यांनी त्यांचे ईमेल पत्ते कंपनीकडे शेअर्स धारण करणारे नोंदणीकत/अपडेट केलेले नाहीत त्यांना कंपनीच्या रजिस्टार आणि टान्सफर एजंटशी संपर्क साधून त्यांच्या ईमेल पत्त्याची नोंदणी/अपडेट करण्याची विनंती भागधारक केली जाते आहे – मे. लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांना संपर्क करावा. डिमटेरिअलाइज्ड डीमटेरिअलाइन्ड मोडमध्ये शेअर्स धारण केलेल्या आणि त्यांचे ईमेल पत्ते अपडेट केलेले नसलेल्या शेअरहोल्डर्सना त्यांच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंटकडे त्यांचे ईमेल मोडमध्ये शेअर्स धारण करणारे भागधारक पत्ते नोंदणी/अपडेट करण्याची विनंती केली जात आहे.

TPL

कॅंपनी कायदा, २०१३ च्या कलम ९१ सहवाचता कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम. २०१४ च्या नियम १० आणि सेबी (सूचीबद्ध दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता) नियम, २०१५ नियम ४२ च्या अनुषंगाने कंपनीचे सभासद रिजस्टर आणि शेअर हस्तांतर प्रस्तके ३१ मार्च २०२४ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिता लाभांशाचे प्रदान आणि एजीएम करिता बुधवार, १८ सप्टेंबर, २०२४ ते मंगळवार २४ सप्टेंबर, २०२४ (दोन्ही दिवस मिळुन) पर्यंत बंद राहतील. डलेक्टॉनिक पद्धतीदारे मतदान :

कंपनी कायदा. २०१३ च्या कलम १०८ च्या तस्तुदी सहवाचता. कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन)

नियम, २०१५ च्या नियम २० आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सूचीबद्ध दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता) - रेग्युलेशन्स, २०१५ चे रेग्युलेशन ४४ इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाने जारी केलेल्या सर्वसाधारण बैठकांवर सेक्रेटरीयल स्टैंडर्ड-२ (एसएस-२) ला

अनुसरून कंपनी सभासदांना इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे एजीएममध्ये प्रस्तावित केलेल्या ठरावांक मतदानाचा हक्क बजावण्याची सुविधा प्रदान करत आहे आणि व्यवसायाचा व्यवहार https://instavote.linkinime.co.in या लिंक इनटाईम इंडिया प्रायकहेट लिमिटेड द्वार प्रदान केलेल्या है व्होटिंग सेबेद्वारे (सिमोट ई-व्होटिंग) केला जाऊ शकतो. कंपनी व्हीसी/ओव्हीएएम सुविधेद्वारे होणाऱ्या एजीएममध्ये ई-वोटिंग सुविधा (ई-व्होटिंग) देखील प्रदान करत आहे आणि ज्या भागधारकांनी रिमोट ई-व्होटिंगटारे आपले मत दिले नाही ते. एजीएम दरम्यान, ई-व्होटिंगटो. त्यांचा मतदानाचा हरूक बजाव शकतील. रिमोट ई-व्होटिंग सुविधेसाठी तपशीलवार सूचना सभासदांना पाठवलेल्या एजीएमच्या सचनेमध्ये आहेत

कंपनी कायदा, २०१३ आणि नियमांच्या तरतुर्दीनुसार तपशील खालीलप्रमाणे दिले आहेत : १. रिमोट ई-व्होटिंगच्या उद्देशाने कट ऑफ तारीख : मंगळवार, १७ सप्टेंबर, २०२४. २. रिमोट ई-मतदान सरू होण्याची तारीख आणि वेळ : शुक्रवार, २० सप्टेंबर, २०२४ सकाळी ०९:००

- . रिमोट ई-व्होटिंग संपण्याची तारीख आणि वेळ : सोमवार २३ सप्टेंबर २०२४ संध्याकाळी ५
- वाजेपर्यंत (भा.प्रा.वे.). त्यानंतर ई-मतदान अक्षम केले जाईल आणि सदस्यांना उक्त तारीख आणि वेळेच्या पुढे मतदान करण्याची परवानगी दिली जाणार नाही. ज्या व्यक्तीचे नाव सभासदांच्या रजिस्टरमध्ये किंवा डिपॉझिटरीजद्वारे ठेवलेल्या लाभार्थी मालकांच्य
- रजिस्टरमध्ये केवळ कट-ऑफ तारखेनुसार नोंदवले गेले असेल, ती एजीएममध्ये मतदान रिमोट ई-व्होटिंग तसेच ई-मतदानाची सुविधा घेण्यास पात्र असेल. कोणतीही व्यक्ती, जी कंपनीचे शेअर्स घेते आणि नोटीस पाठवल्यानंतर कंपनीचा सदस्य बनते, कट-ऑफ तारखेनुसार म्हणजेच १७ सप्टेंबर, २०२४ पर्यंत शेअर्स धारण करते, ती
- enotices@linkintime.co.in वर विनंती पाठवून लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळवू शकते. आयोजित होणाऱ्या एजीएममध्ये देखील उपस्थित राह्रू शकतात, परंतु त्यांना त्यांचे मत पुन्हा देण्याचा अधिकार असणार नाही. शेअरहोल्डरने एकदा का ठरावावर मत दिल्यानंतर, त्यांना नंतर त्यात बदल करण्याची परवानगी दिली जाणार नाही.
- बोर्डाने श्री अरुण दाश, प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी (सदस्यत्व क्रमांक एफ ९७६५) यांची मे अरुण डॅश अँड असोसिएट्सचे एकमेव मालक म्हणून त्यांची एजीएममध्ये रिमोट ई-व्होटिंग आणि मतदान प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने छाननी करण्यासाठी छाननीकर्ता म्हणून नियक्ती केली आहे. एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या ठरावांवर मतदानाचे निकाल एजीएमनंतर घोषित केले जातील. छाननीकर्ता अहवालासह घोषित केलेले निकाल कंपनीच्या वेबसाइट <u>www.tplplastech.in</u> आणि लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड संकेतस्थळ https://instavote.linkintime.co.in वर,
- एजीएम संपल्यानंतर ४८ तासांच्या आत स्टॉक एक्सचेंजला देखील कळवले जातील. . ई-मतदानाशी संबंधित कोणत्याही विचाराणा असल्यास, सदस्य/ लाभार्थी मालक https://instavote.linkintime.co.in या वेबसाइटवर उपलब्ध वारंवार विचारले जाणारे प्रश्न आणि मदत विभागांतर्गत इन्स्टाव्होट ई-व्होटिंग मॅन्युअल पाहू शकतात, किंवा enotices@linkintime.co.in वर ईमेल पाठवा किंवा +९१ (०२२) ४९१८ ६१७५/४९१८ ६०००
- ज्या भागधारकांना एजीएम टरम्यान त्यांचे विचार व्यक्त करायचे आहेत किंवा प्रश्न विचारायचे आहेत ते त्यांचे नाव डिमॅट खाते क्रमांक/फोलिओ क्रमांक, ई-मेल आयडी, मोबाईल क्रमांक नमूद करून त्यांची विनंती मंगळवार, १७ सप्टेंबर २०२४ पर्यंत investors@tnpl.net.in वर पाठवून वक्ता म्हणून स्वतःची नोंटणी करू शकतात. टीपीएल टेक्नोप्लास्ट लिमिटेड

सही/-

जाहीर सूचना

याद्वारे जनतेस जाहीरपणे सूचना देण्यात येते की, आम्ही विनिर्दिष्ट मालमत्तेच्या संबंधातील खालील पक्षकार : (१) केमिकल प्रोसेस इक्विपमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड, कंपनी अधिनियम १९५६ च्या तरतदीन्वये विधि संस्थापित असलेली आणि सीआयएनः यु७४९९९एमएच१९७०पी टीसी० १४८ ४९ असलेली एक खाजगी मर्यादित कंपनी, जिचे नोंदणीकृत कार्यालय सी.पी.इ भूखंड, बी. एस. डी., गोवंडी स्टेशन रोड, गोवंडी, मुंबई ४०००८८ येथे आहे, यांच्या यात याखाली लिहिलेल्या पहिल्या परिशिष्टामध्ये अधिक विशेषरित्या नमूद केलेल्या मालमत्तांमधील (''**मालमत्ता क्र. ٩'')** त्यांच्या मालकी अधिकारांच्या संबंधातील आणि (२) राजपुरोहित . टेक्नोसोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड (मूळचे नाव राजपुरोहित जीएमपी (इंडिया) लिमिटेड, त्यानंतर राजपुरोहित कार्डटेक प्रायव्हेट लिमिटेड आणि त्यानंतर पेमॅक्स पेमेंट सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड म्हणून ज्ञात असणारी कंपनी, कंपनी अधिनियम १९५६ च्या तरतुदीन्वये विधि संस्थापित असलेली आणि सीआयएन : यु७४९९९एमएच१९९५पीटीसी १७६३२६ असलेली एक खाजगी मर्यादित कंपनी, जिचे नोंदणीकृत कार्यालय सी.पी.इ भूखंड, बी.एस.डी. मार्ग, गोवंडी स्टेशन रोड, गोवंडी, मुंबई ४०००८८ येथे आहे, मालक यांच्या यात याखाली लिहिलेल्या दुसऱ्या परिशिष्टामध्ये नमूद केलेल्या मालमत्तांमधील ('**'मालमत्ता क्र. २''**) त्यांच्या मालकी अधिकारांच्या संबंधातील अधिकार, हक्क आणि हितसंबंधांची चौकशी आणि पडताळणी करीत आहोत. मालमत्ता क्र. १ आणि मालमत्ता क.२ यांचा यात यानंतर एकत्रितपणे '**'मालमत्ता''** असा उल्लेख करण्यात आलेला आहे.

अन्य कोणतीही व्यक्तीं/ संस्था तसेच अन्य गोष्टींबरोबर कोणतीही व्यक्तिगत, हिंदू अविभाजित कुटुंब, कंपनी, बँक आणि/किंवा वित्तीय संस्था, नॉन बॅकिंग वित्तीय संस्था, न्यास, पेढी, व्यक्तींची समिती किंवा व्यक्तिगत निकाय, प्रस्थापित किंवा अप्रस्थापित, ऋणको, धनको, आणि/किंवा कोणतेही प्राधिकरण यांना सदर मालमत्तेच्या किंवा त्यातील कोणत्याही भागाच्या संबंधातील विक्री, हस्तांतरण, अभिहस्तांतरण, अदलाबदल, गहाण, आकार, मृत्यूपत्रीत देणगी, समन्याय सुविधाधिकार, प्रतिज्ञा, एफएसआय/टीडीआर, भाडेदारी, अनुज्ञप्ती, प्रलंबित वाद, धारणाधिकार, बक्षिस, न्यास, वारसा, कब्जा, भाडेपट्टा किंवा भार, भाडेदारी, पोट-भाडेदारी, काळजीवाहू तत्व, भोगवटा, कब्जा, कुटुंब व्यवस्था/तडजोड, भागिदारी, कोणत्याही न्यायालयाचा हुकूमनामा किंवा आदेश, करार/करारनामे, प्रलंबित वाद आणि/किंवा कोणतेही दायित्व आणि/किंवा लिखित आणि/किंवा कोणतीही व्यवस्था आणि/किंवा अन्य काही असेल तर त्याद्वारे कोणत्याही स्वरूपाचा कोणताही दावा, अधिकार, हक्क, हितसंबंध, रोअर, मागणी असेल तर त्यांनी निम्नस्वाक्षरीकर्त्यांना या जाहीर सुचनेच्या जाहिरातीच्या तारखेपासून १४ (चौदा) दिवसांच्या आत पाठींबा देणाऱ्या सर्व दस्तऐवजांसह लेखी स्वरूपामध्ये ज्ञात होण्यासाठी सूचित करावे अशी त्यांना विनंती करण्यात येत आहे. अन्यथा आमचे अशिल सदर मालमत्तेमधील असा दावा, अधिकार, हक्क किंवा हितसंबंध यांचा अधित्याग आणि/किंवा परित्याग,आणि/किंवा अधित्यजन करण्यात आल्याचे गृहीत धरण्यात येईल आणि ते कोणत्याही

यात यावर संदर्भित केलेले परिशिष्ट : पहिली – (मालमत्ता क्र. १)

<u>मालक</u>	सर्व्हे क्र.	हिस्सा क्र.	<u>७/१२</u> उताऱ्यानुसार क्षेत्रफळ
केमिकल प्रोसेस	86	२	२ हेक्टर ४१ आर ३० चौरस मीटर
इक्विपमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड	४९	3	৭.३ आर
	8	२ बी	४० आर

दुसरी – (मालमत्ता क्र. २)

<u>मालक</u>	सर्व्हे क्र.	हिस्सा क्र.	७/१२ उताऱ्यानुसार क्षेत्रफळ				
राजपुरोहित टेक्नोसोल्यूशन्स प्रायव्हेट	40	२	६७.२ आर				
लिमिटेड (मूळचे नाव राजपुरोहित	40	3	२२ आर				
जीएमपी (इंडिया) लिमिटेड, त्यानंतर	42	2	२१ आर				
राजपुरोहित कार्डटेक प्रायव्हेट लिमिटेड आणि त्यानंतर पेमॅक्स पेमेंट सोल्यूशन प्रायव्हेट लिमिटेड म्हणून ज्ञात असणारी कंपनी,							

वर नमूद केलेली सर्व शेतकी जागा मौजे खाम्बेवाडी, तालुका खालापूर, जिल्हा रायगड येथे आहे. आज दिनांक ३ सप्टेंबर, २०२४

LEXICON LAW PARTNERS मुल्ला हाउस, ४ था मजला ५१, एम. जी. मार्ग, फोर्ट,

सही/-

मुंबई ४००००१

मिर्क इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड

सीआयएन : L32300MH1981PLC023637 नॉर्क्णीकृत कार्यालय : ओनिडा हज्जत, जी - १, एमआजडीसी, महाकाली केव्ह रोड, अंपेरी (पूर्य), मुंबई- ४०० ०९३. ई-मेल आयडी : <u>investors@onida.com</u>/ संकेतस्थळ : <u>www.onida.com</u> दूरुवनी क्रमांक : ०२२- ६६९७ ५७७७/ फॅक्स क्रमांक : ०२२-२८२० २००२

व्हिडीओ कॉन्फरन्सिंग/अन्य दूरदृष्य माध्यमे यांच्या माध्यमातून होणाऱ्या ४३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना, बुक क्लोजर आणि दूरस्थ ई-मतदान यांची माहिती

ग्रद्वारे कळविष्यात येते की मिर्क इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (**'कंपनी')** ची ४३ वी वार्षिक सर्वसाधरण सभा (**'एजीएम')** गुरुवार, दिनांक २६ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी ३:०० वाजता (भारतीय प्रमाण बेळेनुसार) व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (**''क्हीसी'')/** अन्य मान्यताप्राप्त दृकश्राव्य माध्यमे (''<mark>ओएव्हीएम'')</mark> यांच्या माध्यमातून आणि सामायिक ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष इत्तराजाता दुश्याना नात्त्रम् (अक्स्पूर्ण) नात्रमा नात्त्रमात्राच्या नात्त्रमात्रम् वर्षाम् वर्षाम् वर्षाम् वर् इत्तरिक्षतिश्चात्र अस्ति कायदा २०१३ ("काव्यदा") मधील अस्त्रययक आणि लागु असलेल्या ततुदी, आणि त्या अंतर्तात्र इत्तरहोजा हिकायमॅट्स) नियम २०१५ ("लिस्टिंग रुपुलेशन") तसेच त्यासह याचा सामान्य परिपञ्ज क्रमांक १४/२०२० देनांकीत ८ एप्रिल २०२०, सामान्य परिपत्रक क्रमांक १७/२०२०, दिनांकीत १३ एप्रिल २०२०, सामान्य परिपत्रक क्रमांव २०/२०२०, दिनांकीत ५ मे २०२०, सामान्य परिपत्रक क्रमांक ०२/२०२१, दिनांकीत १३ जानेवारी २०२१, आणि ग्रामान्य परिपत्रक क्रमांक १९/२०२१, दिनांकीत ८ डिसेंबर २०२१, सामान्य परिपत्रक क्रमांक २१/२०२१, दिनांकीत १४ डेसेंबर २०२१ आणि सामान्य परिपत्रक क्रमांक ०२/२०२२, दिनांकीत ५ मे २०२२ आणि परिपत्रक क्रमांक १०/२०२२ देनांकीत २८ डिसेंबर २०२२ आणि अलीकडचे परिपत्रक क्रमांक ०९/२०२३ दिनांकीत २५ सर्टेंबर २०२३ जी कॉर्पे ८ट व्यवहार मंत्रालय यांनी जारी केली आहेत त्यांच्या अनुसार (ज्यांचा उहेख 'पू**पसीए परिपत्रके**'' असा करण्यात येणा आहे) तसेच परिपत्रक क्रमांक SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 दिनांकीत १२ मे २०२० आणि परिपत्रव क्रमांक SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 दिनांकीत १५ जानेवारी २०२१ तसेच परिपत्रक क्रमांक SEBI/ HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 दिनांकीत १३ मे २०२२आणि परिष्त्रक क्रमांक SEBI/HO/DDHS/DDHS R-CPOD 1/P/CIR/2023/001 दिनांकित ०५ जानेवारी २०२३ आणि परिष्त्रक क्रमांक SEBI/HO/CFD/CFD -Pod2/CIR/P/2023/167 दिनांकीत ०७ ऑक्टोबर २०२३ जी सिक्यरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया यांनी जारी ज्ली आहेत् ("**सेबी परिपन्नके**") यांच्या अनुसार वार्षिक सर्वसाधारण समेच्या सूचनेत नमूद केलेल्या विषयांवर काम

वार्षिक सर्वसाधारण सभेची सुचना आणि वित्तीय वर्ष २०२३-२४ करिताचा वार्षिक अहवाल केवळ अशा सभासदांन इलेक्टॉनिक माध्यमातन दिनांक ०२ सप्टेंबर २०२४ रोजी पाठविण्यात आला आहे. ज्या सभासदांचे ई-मेल तपशील कंपनी प्पॉझिटरी पार्टीसिसंटस यांच्याकडे तसेच कंपनीचे रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्स्फर एजंट्स म्हणजेच मेसर्स लिंक इन टाइम इंडिय प्रायबंदेट लिमिटेड यांच्याकडे नोंदणीकृत आहेत. सभासदांनी कृष्या नोंद घ्याची की वार्षिक सर्वसाधारण सभेधी सूचना आणि वित्तीय वर्ष २०१३-२४ कोताना वार्षीक अक्षवाल कंपनीचे संकतस्थळ <u>www.onida.com</u> येथे उपलब्ध करून देण्यात आला आहे तेसने ना स्टर्गक एक्ववर्ज संक्तस्थळ एणाजेच चंत्राला नट्टॉक एक्ववर्ज आफ इंड्रिया विनिदेश चांचे संकतस्थळ <u>www.nseindia.com</u> आणि बीएसई लिमिटेड संकेतस्थळ <u>www.bseindia.com</u> येथे आणि सेंट्रल डियॉडिंटरी सर्व्हिसेस (इंडिया) निर्मिटेड (सीडीएसएल) यांचे संकेतस्थळ <u>www.cdsiindia.com</u> येथे पाहता बेतील. वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सुचनेची प्रत्यक्ष प्रत आणि त्यासह वार्षिक अहवालाची प्रत्यक्ष प्रत सभासदांना पाठविण्याची अम्बरयक्ता एमसीए परिचके आणि सेबी परिचक्रके यांच्या असुसार निलंबित करण्यात आली आहे आणि त्यामुळे वार्षिक अहवालाची प्रत्यक्ष प्रत सभासदांना पाठविण्यात येणार नाही. भासद वार्षिक सर्वसाधारण सभेला/व्हीसी/ओएव्हीएम यांच्या माध्यमातुन सीडीएसएल यांचे संकेतस्थळ https:/

www.evotingindia.com येथे उपलब्ध करून देण्यात आलेल्या लाईव्ह स्ट्रीमिंग लिंकच्या माध्यमातृन त्यांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या लॉग इन क्रेडेन्शियल्सचा वापर करून आणि कंपनीचा ईव्हीएसएस निवडून उपस्थित राहू शकतात. वार्षिक सर्वसाधारण सभेला व्हीसी/ओएव्हीएम यांच्या माध्यमातृन उपस्थित ग्रहण्याच्या प्रक्रियेचा तप्क्षील आणि वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान प्रश्न उपस्थित करण्याच्या प्रक्रियेचा तप्क्षील वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सुचनेत विस्ताराने लस्टिंग रेम्यलेशन्स ४२ आणि कायद्याचे कलम ९१ तसेच त्यासह वाचा कंपनीज (मॅनेजमेंट अँड ऍडमिनिस्ट्रेशन) नियम २०१३ ता नियम १० अनुसार बेथे सुनित करण्यात येते की कंपनीच्या समासद नोद पुरितका आणि समामा हस्तांतरण पुरितका कंपनीच्या ४३ च्या वार्षिक सबसाधारण सभेच्या उद्देश्याने गुरुवार, दिनांक १९ सप्टेंबर २०२४ ते गुरुवार, दिनांक २६ सप्टेंबर

इलेक्टॉनिक मतदान पद्धतीने होणारे मतदान : कायधाच्या आवश्यक त्या तस्तदी तसेच त्या अंतर्गत बनविण्यात आलेले इत्याद्वाराक सम्बन्ध चतुराम हमार सम्बन्ध ना आवश्ये आवस्त्र या शुद्ध तथ्य कर्मान सम्बन्ध जाता समान्य जाता. विविध नियम वाच्या अनुसार तसेच सर्वसाधारण संभेच्या संदर्भतिशत स्प्रेटरिअल स्टेडर्ड्स आणि लिस्टिंग रेयुलेशस्त्रस असुसार सभासदांना वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या सर्व त्या विषयांवर इलेक्ट्रानिक मतदान पद्धतीं आणि वार्षिक सर्वसाधारण सभेच्या ठिकाणाहून अन्य ठिकाणाहून मतदानाचा हक बजावता यावा यासाठी यासाठी कंपनी ई-मतदान मुविधा (दुस्थ ई-मतदान) उपलब्ध करून देत आहे त्याचग्रमाणे वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान देखील ई-मतदान मुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. सभासदाना दूरस्थ ई-मतदान पद्धतीने मतदान करण्यासाठी तसेच वार्षिक र्खसाधारण सभेच्या दरम्यान ई–मतदान सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कंपनीने सीडीएसएल यांची सेवा ई–मतदान पद्धर्त

२०२४ (दोन्ही दिवस धरून) या कालावधीत बंद राहतील.

www.evotingindia.com यांच्या माध्यमातून घेतली आहे. रस्थ ई-मतदान सुविधा आणि वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान ई-मतदान सुविधा यांच्याकरिता सविस्तर सूचना वार्षिक र्वसाधारण सभेच्या सचनेत देण्यात आल्या आहेत. सभासदांना आवाहन करण्यात येते की त्यांनी खालील प्रमाणे नम् केलेल्या बाबींची नोंद घ्यावी.

- असे सभासद ज्यांची नावे सभासद नोंद पुस्तिकेत तसेच लाभार्थी मालकांच्या यादीत **कट ऑफ तारीख** म्हणजेच गुरुवार दिनांक १९ सटेंबर २०२४ रोजी उपलब्ध आहेत असे सभासद दूरस्थ ई-मतदान सुविधेच्या माध्यमातून तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान ई-मतदान पद्धतीने मतदान करण्यासाठी पात्र असतील. वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या सर्व विषयांवर केवळ ई-मतदान पद्धतीने कामकाज घेण्यात येईल. दूरस्थ ई-मतदान कालावधीला सोमवार, दिनांक २३ सप्टेंबर २०२४ रोजी भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी ९.
- वोजता प्रारंभ करण्यात येईल आणि ही प्रक्रिया बुधवार, दिनांक २५ सप्टेंबर २०२४ रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसा संध्याकाळी ५,०० वाजता संपुष्टात येईल. त्यानंतर दूरस्य ई-प्रारूप सीडीएसएल यांच्याकडून ई-मतदानासाठी बंद करुण्यात येईल. सदरील तारीख आणि येळेनंतर सभासदाना दूरस्य ई-मतदान पद्धतीने मतदान करता येणार नाही. एखाद्या सभासदाने एखाद्या विश्यावर एकदा मतदान केलेले असेल तर त्याला त्यात पुन्हा बदल करता येणार नाही. वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान ई-मतदान सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात येत आहे. आणि जे सभासर
- वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित आहेत आणि ज्यांनी सभेच्या पूर्वी दूरस्थ ई-मतदान पद्धतीचा अवलब करून मतदानाचा हक बजाक्लेला नाही असे सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेच्या द्रग्यान ई-मतदान पद्धतीने मतदानाचा हक बजाबू शकतात. ज्या सभासदांनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पूर्वी दूरस्थ ई-मतदान पद्धतीचा अवलंब करून मनरानाचा ब्रक्त बजावलेला आहे. असे सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेला इलेक्ट्रॉनिक पद्धतीने उपस्थित राह शकता मात्र वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान त्यांना पुन्हा त्या ई–मतदान पद्धतीने मतदानाचा हक बजावता येणार नाही. अशी व्यक्ती जी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि वार्षिक अहवाल निर्गमित करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंत कंपनीची सभासद डााली आहे आणि जिचे नाव **कट ऑफ तारीख** रोजी कंपनीच्या सभासद नोंद पस्तिकेत आणि लाभार्थी गलकांच्या यादीत नोंदणीकृत आहे, अशी व्यक्ती वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीने मतदान करण्यासाठी आवश्यक असलेला युजर आयडी आणि पासवर्ड प्राप्त करण्यासाठी नमूद केलेल्या सूचनांचा अवलंब करू शकते जी सूचना कंग्मीचे संकेतस्थळ <u>www.onida.com</u> येथे उग्रलब्ध आहे. मात्र ती व्यक्ती ई-मतदमासाठी सीडीएसएल यांच्याकडे यापूर्वीच नोंदणीकृत असेल तर मतदानासाठी
- आधीचा युजर आयडी आणि पासवर्ड वापरता येईल. जी व्यक्ती कर ऑफ तारीख रोजी कंपनीची सभासद नाही त्या व्यक्तीने ही सचना माहितीसाठी आहे. असे समजावे वार्षिक सर्वसाधारण समेला उरस्थित राहण्याच्या संदर्भात किंवा ई-मतदान पद्धतीने दूरस्थ ई-मतदान करण्याच्या संदर्भा कोणत्याही स्वरूपाचे प्रश्न किंवा शंका उसल्यास आण्ण <u>www.evotingindia.com</u> या संकेतस्थळावर हेल्य सेक्शनमध् उपलब्ध असलेले फ्रिकेंटली आस्बड केश्चन्स आणि ई-मतदान यजर मॅन्यअलचा संदर्भ घेऊ शकता. किंवा ई-मेलच्य माध्यमात्न helidesk evoling@cdslindia.com येथे संगर्क साधू शकता किंवा ०२२ - २३०५८/५३८ आणि ०२-२३०५८५४२/ ४३ येथे संपर्क साधू शकता. इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीने होणाऱ्या मतदानच्या संदर्भात कोणत्याही शंक

असत्यास श्री राकेश दळवी, वरिष्ठ व्यवस्थापक, सेंट्रल डिपॉझिटरी सर्विहेस (इंडिया) लिमिटेड, ए विंग, २५ वा मजला, मेरॅथॉन फ्युचरेक्स, मफतलाल मिल कंग्राउंड्स, एन एम जोशी मार्ग, लोअर परळ, (पूर्व), मुंबई ४०० ०१३ केथे संपर्क साधावा तसेच् ई-मेलच्या माध्यमातून <u>helpdesk.evoting@cdslindia.com</u> येथे संपर्क साधावा किंवा ०२२- २३०५८५४२/ ४३ येथे संपर्क साधावा. मिर्क इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड करित प्रसाद ओक

विधी, कॉर्पोस्ट व्यवहार विभाग प्रमुख आणि कंपनी सेक्रेटरी

दिनांक : ०२ सप्टेंबर, २०२४

तारीख : ३१ ऑगस्ट, २०२४ (डीआयएन: ००१७४७९६)

व्हीपी - लीगल, कंपनी सचिव